



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १४]

गुरुवार ते बुधवार, एप्रिल ५ - ११, २०१८ / चैत्र १५ - २१, शके १९४०

[पृष्ठे १३१

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक ९ मार्च २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-२११८/प्र. क्र. ३०/१८/नवि-१३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असा उल्लेख करण्यात आला आहे) कलम ३१ (१) अन्वये कोल्हापूर शहराची दुसरी सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" असा उल्लेख केलेली) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२११२/२३६८/सीआर-१३५/१२/युडी-१३, दिनांक १८ डिसेंबर १९९९ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १ फेब्रुवारी २००० पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेसाठी "कोल्हापूर महानगरपालिका" हे नियोजन प्राधिकरण आहे (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, "ई" वॉर्ड, कसबा करवीर, कोल्हापूर येथील सि.स.नं. ५४६ चे मंजूर रेखांकनातील "खुली जागा" उक्त विकास योजनेत हिरव्या रंगाने दर्शविलेली आहे (यापुढे "उक्त खुली जागा" असे संबोधिले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक ८२, दिनांक १४ सप्टेंबर २०१५ अन्वये उक्त विकास योजनेत फेरबदल करून, उक्त खुल्या जागेवर "रहिवास विभाग" प्रस्तावित करण्याचे ठरवून (यापुढे "प्रस्तावित फेरबदल" असे संबोधले आहे) उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वये सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त नियोजन प्राधिकरणाने प्रस्तावित फेरबदल दिनांक २६ एप्रिल २०१६ चे पत्रान्वये शासनाचे मान्यतेसाठी सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर, उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव नामंजूर करीत आहे.

सदरची अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा कोल्हापूर यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी उपलब्ध करण्यात येत आहे.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 9th March 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS-2118/CR-30/18/UD-13.—Whereas the Government in Urban Development Department *vide* Notification No. TPS-2192/2368/C.R.-135/92/UD-13, dated 18th December 1999 has approved the Second Revised Development Plan of Kolhapur Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Development Plan") under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") and the same has come into force with effect from 1st February 2000 ;

and whereas, the "Kolhapur Municipal Corporation" is the Planning Authority for the said Development Plan (hereinafter referred to as "the said Planning Authority");

and whereas, as per the said Development Plan, the open space under the sanctioned layout of the land bearing C.T.S. No. 546, of E-ward, Kasba-Karveer, Kolhapur is shown in the Green Colour (hereinafter referred to as "the said Open land") ;

and whereas, the said Planning Authority, *vide* its General Body Resolution No. 82, dated the 14th September 2016, resolved to include the said Open land in the "Residential Zone" (hereinafter referred to as "the said Proposed Modification") and for that purpose, after following all the legal formalities stipulated under Section 37 (1) of the said Act., the said Planning Authority *vide* letter dated the 26th April 2016, has submitted the proposed modification to the Government for Sanction;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of the opinion that the said proposed modification needs to be rejected ;

Now therefore in, exercise of powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby refuses to accord Sanction to the said proposed Modification.

This Notification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Commissioner, Kolhapur Municipal Corporation, District Kolhapur.

This Notification shall also be published on the Government website www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १५ मार्च २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

सूचना

क्रमांक टीपीएस-१८१६/१५५२/प्र. क्र.७४/१७/नवि-१३.--ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची विकास नियंत्रण नियमावली शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१०/६९९/प्र. क्र. ८९/९०/नवि-१३, दिनांक १७ डिसेंबर १९९० अन्वये मंजूर करण्यात आली असून त्यामध्ये बी.आर.टी. विषयक तरतुदी अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८०९/प्र. क्र. १६५२/०९/नवि-१३, दिनांक ३ मार्च २०१० याद्वारे समाविष्ट केलेल्या आहेत यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची (यापुढे जिचा उल्लेख "उक्त महानगरपालिका" असा करण्यात आला आहे) बी.आर.टी. कॉरीडॉरची सुधारित नियमावली शासनाने अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१६/१५५२/प्र. क्र. ७४/१७/नवि-१३, दिनांक १४ मार्च २०१८ अन्वये मंजूर केली आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त नियमावली" म्हणून संबोधित केलेला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त नियमावलीमध्ये टीओडी तरतुदी अनुषंगीक काही नवीन तरतुदी समाविष्ट करण्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१ कक) (क) अन्वये शासनस्तरावरून फेरबदलाची सूचना प्रसिद्ध करणे आवश्यक आहे असे शासनाचे मत झाले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "प्रस्तावित फेरबदल" म्हणून असा करण्यात आला आहे);

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१ कक) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकारानुसार शासन याद्वारे "प्रस्तावित फेरबदल" प्रस्तावासंदर्भात सोबतच्या परिशिष्टात (परिशिष्ट-अ) ठळकपणे दर्शविलेल्या बाबींबाबत आम जनतेकडून सूचना/हरकती मागविण्यासाठी नोटीस प्रसिद्ध करीत आहे. प्रस्तावित फेरबदलासंदर्भात काही सूचना/हरकती असल्यास त्या त्यांनी नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात, सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांची प्राप्त होणाऱ्या हरकती/सूचनांना सुनावणी देण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१ कक) अन्वये विहित केलेली कार्यवाही पूर्ण करून प्रस्ताव शासनास सादर करण्याकरिता उक्त अधिनियमातील कलम १६२ (१) अन्वये अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

टीप.-- (अ) प्रस्तुतची सूचना त्यासोबतच्या प्रस्तावित फेरबदलासह नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात उपलब्ध करण्यात यावी.--

(१) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी.

(२) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.

(ब) सदरहू अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाइटवरदेखील प्रसिद्ध करण्यात यावी.

परिशिष्ट-अ

Modification Proposed by the Government under Section 37 (1 AA) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

(Accompaniment to the Government Notice No. TPS-1816/1552/CR-74/17/UD-13, dated 15th March 2018)

Rule No. 1	Existing Rule 2	Proposed Modification (as shown in BOLD) 3
Conditions below sanctioned BRT Rule.	The above modifications are approved/sanctioned by the government with the following conditions.— (1) Maximum care should be taken to avoid accidents on the	(1) Maximum care should be taken to avoid accidents on the B.R.T. Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted. Service roads are must. Wherever grade separation is not done, signaled zebra

परिशिष्ट-अ--चालू

1

2

3

B.R.T. Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted, 'Service roads are must. Wherever, grade separation is not done, signaled zebra crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.

(2) The 200 meters belts on either sides of the BRT corridor should be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.

(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T. Corridors and a separate account should be maintained for this purpose.

crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.

(2) The 200 meters belts on either sides of the BRT corridor should be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.

(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T. Corridors and a separate account should be maintained for this purpose.

The following conditions are proposed to be added after S. No. 3.

(4) Integrated Mobility Plan.—There shall be an Integrated Mobility Plan envisaging inter-linkages between different modes of mass transport, parking management, traffic management and pedestrianisation.

(5) For calculation of marginal distances the height of the parking floors (Maximum two floors above the Ground Level) shall not be taken in account. However height of such parking floors will be counted towards the total height of the building for deciding the building as high rise building and for civil Aviation purpose.

(6) No projections shall be allowed in marginal spaces so that minimum 6 mtrs. marginal spaces remain free from all encumbrances for the movement of Fire tenders. In case if ramp is necessary from accessibility, such ramp may be allowed after living 6 mtrs. clear margin.

(7) Large wholesale stores, car dealer showrooms, warehouses/storages, auto service centres, Garages etc. shall not be permissible in BRT Zone.

(8) Tenement Size:

For any development or redevelopment within TOD zone, size of tenement shall be minimum 25 sq. mtrs. and maximum 120 sq. mtrs. of built-up area and out of total proposed tenements, the tenements equivalent to at least 50 per cent of total FSI shall be of a size equal to or less than 60 sq. mtrs. These tenements shall not be allowed to be clubbed/amalgamated in any case.

परिशिष्ट-अ--चालू

1

2

3

(9) Provision of Inclusive housing shall not be applicable in BRT Corridor.

(10) The width of passage shall be minimum 1.5 mtrs. for residential use and 2.0 mtrs. for commercial use.

(11) The maximum permissible FSI as per these regulation shall be calculated on gross plot area. i.e. total area of plot after deducting area under reservation or deemed reservation like Amenity Space if any, area under D. P. road and road widening.

(12) No Compound wall/fencing shall be permissible on the boundary of plot fronting on B.R.T. routes, however, it shall be permissible for the applicant to construct/erect fencing, on the boundary, after leaving the space for parking as specified above.

(13) In case of any conflict between these Regulations and any other Regulation/s of the DCR, these Regulations shall prevail for the BRT Zone.

N-2.5.9

--

Incentive for providing Public Parking in the area falling within BRT Corridor.

If the owner / developer of the plot falling within BRT Corridor is willing to provide Public Parking space over and above the parking spaces required as per the table given in regulation No.2.5.2 of these regulations, the same shall be allowed and in that case the premium to be paid by such developer / owner as per regulation No.24.8.3.1 shall be reduced by the amount equal to the premium worked out for 25% of the area earmarked for such additional Public Parking space, subject to following conditions. –

(a) Such parking area shall be in the built-up form and shall be handed over to Planning Authority free of cost before granting the Occupation Certificate to the project. The Planning Authority should enter into an agreement with owner/developer for such parking space at the time of granting Commencement Certificate to the project. Such Public Parking area shall be clearly shown on the proposed building plan/ layout and a condition to above effect shall be incorporated in the Commencement Certificate.

परिशिष्ट-अ--चालू

1

2

3

(b) The parking area shall have independent access from major road adjacent to the plot and with proper entry and exits.

(c) The parking area to be made available at individual site shall be of minimum 100 sq. mtrs. at one place either at Ground floor/Stilt floor or first floor.

(d) The maximum parking area that can be provided shall be decided by the Commissioner, Pimpri-Chinchwad Municipal Corporation , as the case may be, on considering the location of such site and the parking requirement.

(e) A board showing the location of such public parking space should be displayed at suitable places by the Planning Authority.

(f) Area covered under such parking shall not be counted towards FSI consumption.

(g) Concerned land owner / developer / society/ public company shall not be allowed to operate the public parking.

(h) The proposed development shall be further subject to such conditions as may be decided by the Municipal Commissioner.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 15th March 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS-1816/1152/CR-74/17/UD-13.—Whereas the Development Control Regulations for Pimpri-Chinchwad Municipal Corporation have been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "said Act") *vide* Notification No. TPS-1894/619/CR-89/90/UD-13, dated 17th December, 1990 and subsequently modified to incorporate B.R.T. Regulations *vide* Notification No. TPS-1809/4/CR1652/09/UD-13, dated 3rd March 2010 (hereinafter referred to as "the said Notification");

and whereas, Development Control Regulations for BRT Corridor of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") are sanctioned by the

Government *vide* Notification No.TPS-1816/1152/CR-74/17/UD-13, dated 14th March 2018 (hereinafter referred to as "the said Development Control Regulations");

and whereas, to incorporate new regulations according to T.O.D. regulation and for that purpose it is necessary to publish notice under Section 37 (1 A A) (a) of the said Act (hereinafter referred to as "the Proposed Modification").

Now therefore, in exercise of the powers conferred under Section 37 (1 AA) of the said Act, the Government finds, it expedient to publish the Notice for the proposed modification shown in bold in the annexure (Annexure-A) attached herewith, thereby inviting suggestions/objections from the general public within a period of thirty days from the date of publication of this Notice. Suggestions/objections shall be forwarded to the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune, who is being appointed as an Officer under Section 162 (1) of the said Act to hear suggestions/objections and to complete the modification procedure as mentioned in Section 37 (1 AA) (a) of the said Act.

Note.—(A) The Proposed modification shall be made available for inspection to the general public during office hours on all working days at the following offices.—

1. Commissior, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pimpri.
2. Joint Director of Town Planning, Pune Division Pune.

This Notification shall also be published on the Government website www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

Annexure—A

Modification Proposed by the Government under Section 37 (1 AA) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

(Accompaniment to the Government Notice No. TPS-1816/1552/CR-74/17/UD-13,
dated 15th March 2018)

Rule No. 1	Existing Rule 2	Proposed Modification (as shown in BOLD) 3
Conditions below sanctioned BRT Rule.	<p>The above modifications are approved/sanctioned by the government with the following conditions.—</p> <p>(1) Maximum care should be taken to avoid accidents on the B.R.T.Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted,' Service roads are must. Wherever. grade separation is not done, signaled zebra crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.</p> <p>(2) The 200 meters belts on either sides of the BRT corridor should</p>	<p>(1) Maximum care should be taken to avoid accidents on the B.R.T.Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted. Service roads are must. Wherever grade separation is not done, signaled zebra crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.</p> <p>(2) The 200 meters belts on either sides of the BRT corridor should be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.</p> <p>(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T. Corridors and a separate account should be maintained for this purpose.</p>

Annexure-A-contd.

1

be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.

(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T. Corridors and a separate account should be maintained for this purpose.

2

3

The following conditions are proposed to be added after S. No. 3.

(4) Integrated Mobility Plan.—There shall be an Integrated Mobility Plan envisaging inter-linkages between different modes of mass transport, parking management, traffic management and pedestrianisation.

(5) For calculation of marginal distances the height of the parking floors (Maximum two floors above the Ground Level) shall not be taken in account. However height of such parking floors will be counted towards the total height of the building for deciding the building as high rise building and for civil Aviation purpose.

(6) No projections shall be allowed in marginal spaces so that minimum 6 mtrs. marginal spaces remain free from all encumbrances for the movement of Fire tenders. In case if ramp is necessary from accessibility, such ramp may be allowed after living 6 mtrs. clear margin,

(7) Large wholesale stores, car dealer showrooms. warehouses/storages, auto service centres. Garages etc. shall not be permissible in BRT Zone.

(8) Tenement Size:

For any development or redevelopment within TOD zone, size of tenement shall be minimum 25 sq.mtrs. and maximum 120 sq.mtrs. of built-up area and out of total proposed tenements, the tenements equivalent to at least 50% of total FSI shall be of a size equal to or less than 60 sqm. These tenements shall not be allowed to be clubbed/amalgamated in any case.

(9) Provision of Inclusive housing shall not be applicable in BRT Corridor.

(10) The width of passage shall be minimum 1.5 mtrs. for residential use and 2.0 mtrs. for commercial use.

(11) The maximum permissible FSI as per these regulation shall be calculated on gross plot area. i.e. total area of plot after deducting area under reservation or deemed reservation like Ammenity Space if any, area under D. P. road and road widening.

Annexure—A—contd.

1

2

3

(12) No Compound wall/fencing shall be permissible on the boundary of plot fronting on B.R.T. routes, however, it shall be permissible for the applicant to construct/erect fencing, on the boundary, after leaving the space for parking as specified above.

(13) In case of any conflict between these Regulations and any other Regulation/s of the DCR, these Regulations shall prevail for the BRT Zone.

N-2.5.9

Incentive for providing Public Parking in the area falling within BRT Corridor.

If the owner / developer of the plot falling within BRT Corridor is willing to provide Public Parking space over and above the parking spaces required as per the table given in regulation No.2.5.2 of these regulations, the same shall be allowed and in that case the premium to be paid by such developer / owner as per regulation No.24.8.3.1 shall be reduced by the amount equal to the premium worked out for 25% of the area earmarked for such additional Public Parking space, subject to following conditions.—

(a) Such parking area shall be in the built-up form and shall be landed over to Planning Authority free of cost before granting the Occupation Certificate to the project. The Planning Authority should enter into an agreement with owner/developer for such parking space at the time of granting Commencement Certificate to the project. Such Public Parking area shall be clearly shown on the proposed building plan/layout and a condition to above effect shall be incorporated in the Commencement Certificate.

(b) The parking area shall have independent access from major road adjacent to the plot and with proper entry and exits.

(c) The parking area to be made available at individual site shall be of minimum 100 sq. mtrs. at one place either at Ground floor/Stilt floor or first floor.

(d) The maximum parking area that can be provided shall be decided by the Commissioner, Pimpri-Chinchwad Municipal Corporation , as the case may be, on considering the location of such site and the parking requirement.

Annexure-A-contd.

1

2

3

(e) A board showing the location of such public parking space should be displayed at suitable places by the Planning Authority.

(f) Area covered under such parking shall not be counted towards FSI consumption.

(g) Concerned land owner / developer / society/ public company shall not be allowed to operate the public parking.

(h) The proposed development shall be further subject to such conditions as may be decided by the Municipal Commissioner.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १४ मार्च २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१६/१५५२/प्र. क्र. ७४/१७/नवि-१३.--ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची विकास नियंत्रण नियमावली शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१(१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१०/६९९/प्र. क्र. ८९/१०/नवि-१३, दिनांक १७ डिसेंबर १९९० अन्वये मंजूर करण्यात आली असून त्यामध्ये बी.आर.टी. विषयक तरतुदी अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८०९/प्र. क्र. १६५२/०९/नवि-१३, दिनांक ३ मार्च २०१० याद्वारे समाविष्ट केलेल्या आहेत यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (यापुढे जिचा उल्लेख "उक्त महानगरपालिका" असा करण्यात आला आहे) ठराव क्रमांक ९८७, दिनांक २० ऑगस्ट २०१० बी.आर.टी. कॉरीडॉरचे नियमावलीमध्ये काही बदल करण्याकरिता उक्त अधिनियमाचे कलम ३७ अन्वये फेरबदलाचा प्रस्ताव कार्यान्वित करण्याचे ठरविले (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त फेरबदल" म्हणून संबोधित केलेला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने उक्त अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त फेरबदल शासनाकडे दिनांक ३१ ऑगस्ट २०१५ रोजीचे पत्र क्रमांक नरवि/कावि-१०/७६/२०१५ अन्वये सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्ला-मसलत केल्यानंतर उक्त फेरबदल जनहिताच्या दृष्टीने बदलासह मंजूर करणे आवश्यक आहे असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे उक्त फेरबदल प्रस्तावास मंजूरी प्रदान करीत आहे आणि त्यासाठी उक्त अधिसूचनेत खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे.

नोंद

उक्त बी.आर.टी. कॉरीडॉर साठीची प्रस्तावित नियमावली (N-२.५) मधील फेरबदल सोबतच्या परिशिष्ट-अ प्रमाणे मंजूर करण्यात येत आहेत".

(अ) सदरहू मंजूर नियमावली व फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१६/१५५२/प्र. क्र. ७४/१७/नवि-१३, आम जनतेच्या अवलोकनार्थ आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

(ब) सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात यावी.

प्रपत्र-अ

Modification Sanctioned By the Government under Section 37 (2) of the Maharashtra Regional and Town Planning act, 1966

(Accompaniment to the Government Notification No. TPS-1816/1552/CR-74/17/UD-13, dated 14th March 2018)

Rule No. 1	Existing Rule 2	Sanctioned Modification 3
N-2.5. B. R. T. Corridor	<p>The area upto 100 mtrs. width along the proposed D. P. road boundary on both the sides of the B.R.T. routes/ feeder routes will be called as "B.R.T. Corridor" as shown on the plan. Following roads are included in the "B.R.T. Corridor."</p> <p>For BRT Routes</p> <p>(1) Aundh-Ravet Road, (2) Mumbai-Pune Road, (3) Nasik Phata to Wakad, (4) Kalewadi-Phata to Dehu-Alandi Road, (5) Dehu-Alandi Road, (6) Nasik Phata to Indrayani River (Moshi), (7) Vishrantwadi to Alandi, (8) Telco Road.</p> <p>For Feeder Routes</p> <p>(1) Expressway to Bhakti Shakti, (2) Hinjwadi IT Park to Talwade IT Park, (3) Spine Road, (4) Road Parallel to Aundh-Ravet Road.</p>	<p>The area upto 200 mtrs. width along the proposed D. P. road boundary on both the sides of the B.R.T. routes will be called as "B.R.T. Corridor" as shown on the plan. The Green Zone/ Agricultural /one' No Development zone/ N.D.Z. due to defence restrictions (red zone), Buffer zone around Solid Waste Management Project sites, area falling in blue flood lines, water bodies, area under planning control of M.I.D.C.& P.C.N.T.D.A. are excluded from B.R.T. Corridors. Following roads are included in the "B.R.T. Corridor" which is more precisely shown on the Development plan.</p> <p>For B.R.T. Routes</p> <p>(1) Aundh- Ravet Road, (2) Mumbai - Pune Road, (3) Nasik Phata to Wakad, (4) Kalewadi Phata to Dehu-Alandi Road, (5) Dehu - Alandi Road, (6) Nasik Phata to Indrayani River (Moshi), (7) Vishrantwadi to Alandi, (8) Telco Road.</p>
N-2.5.1 additional F.S.I. on BRT corridor	<p>As per the provision of the sanctioned Development Control Regulations N. 2.3, if the proposed plot is affected by DP road or road widening or any road proposed under provisions of BPMC Act, 1949 additional FSI to the extent of maximum 40 per cent of the net plot area is allowed.</p> <p>The receiving plot in the BRT corridor shall be allowed such additional FSI along with the TDR so that the permissible total FSI shall not exceed 2.00 irrespective of plot size/area and width of</p>	<p>As per the provision of the sanctioned development control regulations N.2.3,if the proposed plot is affected by D.P. road or road widening or any road proposed under provisions of Maharashtra Municipal Corporations Act 1949, additional FSI to the extent of maximum 40 per cent of the net plot area or road affected area whichever is less will be allowed.</p> <p>In B.R.T.Corridors additional FSI over and above the basic-permissible FSI in the form of TDR shall be allowed as given in the Table below.—</p>

प्रपत्र-अ--चालू

1

2

3

access road (FSI of the DP road upon 0.40 shall be without any premium charges).

The plot in the BRT Corridor irrespective of whether affected or not by road widening or by proposed road shall be allowed to be exceeded by not more than 1.00 FSI on the net plot area in addition to the original 1.00 FSI in respect of a development rights available of DP reservation or DP roads.

All the receiving plot in the BRT Corridor shall be allowed maximum 2.00 FSI as mentioned below.—

Area of plot

Normal FSI 1.00

TDR or FSI in lieu of widening of road, DP road

- Maximum 0.40

TDR of reserved sites

- Maximum 0.40

Slum TDR

-Maximum 0.20

N-2.5.2
TDR
utilisation
on
payment
of
Premium
charges

TDR generated from any zone, from the sanctioned Development Plan of Old and extended limit shall be allowed in the BRT Corridor on payment of premium charges, which should not be less than those decided *vide* General Body Resolution No. 452, dated 18th September 2008. These Premium charges are to be decided by the Commissioner, PCMC from time to time. premium shall not be charged for the 0.40 FSI of road widening area of receiving plot.

N-2.5.3
Parking
Provisions

For the proposed buildings on the plots along/within the BRT Corridor, the area for the parking shall be provided twice the provision of the parking area given

Schedule

Sr. No.	Plots fronting on road width	Maximum permissible		
		TDR Permissible without premium	TDR Permissible with premium	Total Permissible TDR
1	2	3	4	5
1	9 mtrs. and above but less than 12 mtrs.	0.40	0.40	0.80
2	12 mtrs. and above but less than 18 mtrs.	0.65	0.55	1.20
3	18 mtrs. and above but less than 24 mtrs.	0.90	0.50	1.40
4	24 mtrs. and above but less than 30 mtrs.	1.15	0.45	1.60
5	30 mtrs. and above	1.40	0.40	1.80

In B.R.T. Corridor for the component of TDR permissible with premium shall only be charged premium. The rate of premium shall be the difference of land rate where TDR is to be utilized and from where TDR has been generated as per the prevailing Annual Statement of Rates (ASR) or at the rate of Rs. 5000 per sq. mtrs. whichever is more.

Rate of Premium = (Land rate as per ASR where TDR to be utilized - Land rate as per ASR from where TDR generated)

or Rs. 5000 per sq. mtrs. whichever is more.

The minimum rate of premium may be suitably revised as and when required, by the Municipal Commissioner.

For any development within B.R.T. Corridor, the parking shall be provided as per the existing provisions of D.C. rules. (Rule No.1 and Table No.6) In addition to this, for the proposed buildings on the plots fronting B.R.T. the plot holder / developer has

प्रपत्र-अ--चालू

1	2	3
	in the Table No. 6 of the existing Development Control Regulations 14.2 where plot size is more than 1000 sq. mtrs. It shall be binding on the plot owner/developer to develop the parking area and 25 per cent of such developed parking area on ground floor shall be handed over to the Corporation free of cost. For plot size less than 1000 sq. mtrs., instead of taking 25 per cent small parking areas, premium should be taken for this area at the rate fixed by the Municipal Corporation.	to develop an area of 4.50 mtrs. width from front margin parallel to B.R.T. routes as a parking lot, as specified by Municipal Commissioner and hand over this area to municipal corporation free of cost. Thereafter he is entitled for additional FSI as per Rule No. N- 2.3 for this parking area. Parking lot handed over to corporation for off street parking will be exclusively Used for parking purpose by outside people only.
N-2.5.4 Setback/ Front Margins	Setback/Front Margin for all proposed developments / buildings in the BRT Corridor shall be kept as 7.5 mtrs. or that required as per the provision of existing sanctioned DCR whichever is higher.	Minimum setback / front margins of 9.00 mtrs. or that required as per the provision of existing D.C. rules whichever is higher shall be kept for all proposed developments / buildings in the B.R.T. Corridor on plots fronting B.R.T. routes. And for other plots, not fronting on B.R.T. routes, the setback/ front marginal distance shall be kept as per the prevailing provision of this D.C. rules.
N-2.5.5 FSI for DP Reser- vations	For D. P. Reservations in the BRT Corridor the FSI shall be allowed to be exceeded by not more than 0.80.	Deleted
N-2.5.6 Modifi- cations in Existing Regula- tions	In addition to the above rules for the BRT Corridor, for the other matters which are not included in this notification, the provisions of the sanctioned existing Development Control Regulations shall be applicable In addition on the above following changes in existing Development controal Regulations. are modified and sanctioned.	In addition to the above rules for the BRT Corridor, for the other matters which are not included in this notification, the provisions of the sanctioned existing Development Control Regulations shall be applicable

Schedule

Regulat- ions No. 1	Existing DCR 2	Proposed Rules 3
N.2.4.9 c)	D. R. C's shall not be used on plot fronting on the following roads upto	DRC's from any TDR Zone in sanction- ed DP of PCMC including additional

प्रपत्र-अ--चालू

1

2

3

Schedule--contd.

1	2	3
	a 40 mtrs. from the road boundary.	area limit, shall be allowed to be
	(1) Pune to Mumbai National Highway.	used in BRT Corridor on the
N.2.4.1 5	(2) Pune to Nashik National.	payment of the premium
	(3) Pune to Mumbai via Aundh National Highway	charges as will be decided by the Commi-
	TDR 'A'	ssioner,
	All the properties fronting on the both sides of the following roads upto depth of 40 mtrs. from the proposed road widening line as ear-marked the sanct-ioned Develop-ment Plan	PCMC ` from time to time as specified at N.2.5.2 TDR 'A' All gaothans area as shown on the DP of PCMC

प्रपत्र-अ--चालू

1

2

3

Schedule—contd.

- | | |
|---|---|
| 1 | 2 3
of PCMC
(1) Pune
to
Mumbai
National
Highway.
(2) Pune
to Nashik
National
Highway.
(3) Pune
to
Mumbai
via Aundh
National
Highway. |
|---|---|

Conditions
below
sanctioned
BRT rule

The above modifications are approved / sanctioned by the government with the following conditions.—

(1) Maximum care should be taken to avoid accidents on the B.R.T. Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted. Service roads are must. Wherever grade separation is not done, signaled zebra crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.

(2) The 100 meters belts on either sides of the BRT corridor should be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.

(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T. Corridors and a separate account should be maintained for this purpose

The above modifications are approved / sanctioned by the government with the following conditions.—

(1) Maximum care should be taken to avoid accidents on the B.R. T. Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted. Service roads are must. Wherever grade separation is not done, signaled zebra crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.

(2) The 200 meters belts on either sides of the BRT corridor should be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.

(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T. Corridors and a separate account should be maintained for this purpose

प्रपत्र-अ--चालू

1	2	3
N-2.5.7 O t h e r provisions	--	(1) Any plot which partly falls inside the B.R.T. Corridor and partly outside of M, then if more than or equals to 50 per cent area of gross plot comes in B.R.T. Corridor, then the whole plot will be considered as a plot within B.R.T. Corridor and these rules of B.R.T. Corridor will be made applicable. Whereas less than 50 per cent area of gross plot falls within B.R.T. corridor, these regulation of B.R.T. shall be applicable to that part of plot only and for remaining area of plot outside the B.R.T. Corridor prevailing provisions of D.C. rules shall apply. (2) Once the route of metro finalised / approved/ sanctioned and related provisions becomes applicable for Metro influential zone in D.C. rules, then for that metro portion the provisions of B.R.T. Corridor will automatically become applicable.
N-2.5.8	--	For the fire safety & life safety measures for all type of buildings in the B.R.T. Corridor for which the rules of B.R.T. Corridors are applicable, should conform to the provisions of the Maharashtra Fire Prevention and Life Safety Measures Act, 2006 (Maharashtra Act no. III of 2007) as amended from time to time.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 14th March 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS-1816/1152/CR-74/17/UD-13.—Whereas, the Development Control Regulations for Pimpri-Chinchwad Municipal Corporation have been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "said Act") *vide* Notification No. TPS-1894/619/CR-89/90/UD-13, dated 17th December, 1990 and subsequently modified to incorporate B.R.T. Regulations *vide* Notification No. TPS-1809/4/CR-1652/09/UD-13, dated 3rd March 2010 (hereinafter referred to as "the said Notification");

and whereas, Pimpri-Chinchwad Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") *vide* their General Body Resolution No. 987, dated 20th August 2010 has decided to amend the said notification regarding few provisions under Section 37 of the said Act;

and whereas, the said Municipal Corporation after following the legal procedure under the provisions of section-37 of the said Act submitted a proposal of modification to Government *vide* Marathi letter

No. नरवि/कावि/10/76/2015 dated 31st August 2015. (hereinafter referred to as "the said Modification");

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is satisfied that the said modification is necessary in the public interest and needs to be sanctioned with few modifications;

Now therefore, in exercise of the powers conferred under sub section 2 of Section 37 of the said Act, the Government hereby sanctions the modification proposal and for that purpose amends the said Notification as follows.—

ENTRY

The proposed amendments in Development Control Regulations of B.R.T. corridor (regulation No. N-2.5) is sanctioned as per schedule- A appended herewith".

(A) Sanctioned Development Control Regulations of B.R.T. and Part Plan bearing No. 1816/1152/CR-74/17/UD-13, showing the aforesaid sanctioned modification is kept open for inspection of the general public in the working hours on all working days in the office of Commissioner, Pimpri-Chinchwad Municipal Corporation. Pimpri, Pune 18 for a period of one month".

This Notification shall also be made available on the Government website www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

Schedule-A

Modification Sanctioned By the Government under Section 37 (2) of the Maharashtra Regional and Town Planning act, 1966

(Accompaniment to the Government Notification No. TPS-1816/1552/CR-74/17/UD-13, dated 14th March 2018

Rule No. 1	Existing Rule 2	Sanctioned Modification 3
N - 2 . 5 . B . R . T . Corridor	<p>The area upto 100 mtrs. width along the proposed D. P. road boundary on both the sides of the B.R.T. routes/ feeder routes will be called as "B.R.T. Corridor" as shown on the plan. Following roads are included in the "B.R.T. Corridor."</p> <p>For BRT Routes</p> <p>(1) Aundh-Ravet Road, (2) Mumbai-Pune Road, (3) Nasik Phata to Wakad, (4) Kalewadi-Phata to Dehu-Alandi Road, (5) Dehu-Alandi Road, (6) Nasik Phata to Indrayani River (Moshi), (7) Vishrantwadi to Alandi, (8) Telco Road.</p> <p>For Feeder Routes</p> <p>(1) Expressway to Bhakti Shakti, (2) Hinjwadi IT Park to Talwade IT Park, (3) Spine Road, (4) Road Parallel to Aundh-Ravet Road.</p>	<p>The area upto 200 mtrs. width along the proposed D. P. road boundary on both the sides of the B.R.T. routes will be called as "B.R.T. Corridor" as shown on the plan. The Green Zone/ Agricultural /one' No Development zone/ N.D.Z. due to defence restrictions (red zone), Buffer zone around Solid Waste Management Project sites, area falling in blue flood lines, water bodies, area under planning control of M.I.D.C. & P.C.N.T.D.A. are excluded from B.R.T. Corridors. Following roads are included in the "B.R.T. Corridor" which is more precisely shown on the Development plan.</p> <p>For B.R.T. Routes</p> <p>(1) Aundh- Ravet Road, (2) Mumbai - Pune Road, (3) Nasik Phata to Wakad, (4) Kalewadi Phata to Dehu-Alandi Road, (5) Dehu - Alandi Road, (6) Nasik Phata to Indrayani River (Moshi), (7) Vishrantwadi to Alandi, (8) Telco Road.</p>

Schedule-A—contd.

1	2	3																																								
N-2.5.1 additional F.S.I. on B R T corridor.	<p>As per the provision of the sanctioned Development Control Regulations N. 2.3, if the proposed plot is affected by DP road or road widening or any road proposed under provisions of BPMC Act, 1949 additional FSI to the extent of maximum 40 per cent of the net plot area is allowed.</p> <p>The receiving plot in the BRT corridor shall be allowed such additional FSI along with the TDR so that the permissible total FSI shall not exceed 2.00 irrespective of plot size/area and width of access road (FSI of the DP road upon 0.40 shall be without any premium charges).</p> <p>The plot in the BRT Corridor irrespective of whether affected or not by road widening or by proposed road shall be allowed to be exceeded by not more than 1.00 FSI on the net plot area in addition to the original 1.00 FSI in respect of a development rights available of DP reservation or DP roads.</p> <p>All the receiving plot in the BRT Corridor shall be allowed maximum 2.00 FSI as mentioned below.—</p> <p>Area of plot Normal FSI 1.00 TDR or FSI in lieu of widening of road, DP road - Maximum 0.40 TDR of reserved sites - Maximum 0.40 Slum TDR -Maximum 0.20</p>	<p>As per the provision of the sanctioned development control regulations N.2.3,if the proposed plot is affected by D.P. road or road widening or any road proposed under provisions of Maharashtra Municipal Corporations Act 1949, additional FSI to the extent of maximum 40 percent of the net plot area or road affected area whichever is less will be allowed.</p> <p>In B.R.T.Corridors additional FSI over and above the basic-permissible FSI in the form of TDR shall be allowed as given in the Table below.—</p> <p style="text-align: center;">Schedule</p> <table><tr><th>Sr. No.</th><th>Plots fronting on road width</th><th colspan="3">Maximum permissible</th></tr><tr><th></th><th></th><th>TDR Permissible without premisum</th><th>TDR Permissible with premisum</th><th>Total Permissible TDR</th></tr><tr><th>1</th><th>2</th><th>3</th><th>4</th><th>5</th></tr><tr><td>1</td><td>9 mtrs. and above but less than 12 mtrs.</td><td>0.40</td><td>0.40</td><td>0.80</td></tr><tr><td>2</td><td>12 mtrs. and above but less than 18 mtrs.</td><td>0.65</td><td>0.55</td><td>1.20</td></tr><tr><td>3</td><td>18 mtrs. and above but less than 24 mtrs.</td><td>0.90</td><td>0.50</td><td>1.40</td></tr><tr><td>4</td><td>24 mtrs. and above but less than 30 mtrs.</td><td>1.15</td><td>0.45</td><td>1.60</td></tr><tr><td>5</td><td>30 mtrs. and above.</td><td>1.40</td><td>0.40</td><td>1.80</td></tr></table>	Sr. No.	Plots fronting on road width	Maximum permissible					TDR Permissible without premisum	TDR Permissible with premisum	Total Permissible TDR	1	2	3	4	5	1	9 mtrs. and above but less than 12 mtrs.	0.40	0.40	0.80	2	12 mtrs. and above but less than 18 mtrs.	0.65	0.55	1.20	3	18 mtrs. and above but less than 24 mtrs.	0.90	0.50	1.40	4	24 mtrs. and above but less than 30 mtrs.	1.15	0.45	1.60	5	30 mtrs. and above.	1.40	0.40	1.80
Sr. No.	Plots fronting on road width	Maximum permissible																																								
		TDR Permissible without premisum	TDR Permissible with premisum	Total Permissible TDR																																						
1	2	3	4	5																																						
1	9 mtrs. and above but less than 12 mtrs.	0.40	0.40	0.80																																						
2	12 mtrs. and above but less than 18 mtrs.	0.65	0.55	1.20																																						
3	18 mtrs. and above but less than 24 mtrs.	0.90	0.50	1.40																																						
4	24 mtrs. and above but less than 30 mtrs.	1.15	0.45	1.60																																						
5	30 mtrs. and above.	1.40	0.40	1.80																																						
N-2.5.2 TDR utilisation on pay- ment of Premium chages	TDR generated from any zone, from the sanctioned Development Plan of Old and extended limit shall be allowed in the BRT Corridor on payment of premium charges, which should not be less than those decided vide General	In B.R.T. Corridor for the component of TDR permissible with premium shall only be charged premium. The rate of premium shall be the difference of land rate where TDR is to be utilized and from where TDR has been generated as per the prevailing Annual Statement of Rates (ASR) or at																																								

Schedule-A—contd.

1	2	3
	Body Resolution No. 452, dated 18th September 2008. These Premium charges are to be decided by the Commissioner, PCMC from time to time. premium shall not be charged for the 0.40 FSI of road widening area of receiving plot.	the rate of Rs. 5000 per sq. mtrs. whichever is more. Rate of Premium = (Land rate as per ASR where TDR to be utilized - Land rate as per ASR from where TDR generated) or Rs. 5000 per sq. mtrs. whichever is more. The minimum rate of premium may be suitably revised as and when required, by the Municipal Commissioner.
N-2.5.3 Parking Provisions	For the proposed buildings on the plots along/within the BRT Corridor, the area for the parking shall be provided twice the provision of the parking area given in the Table No. 6 of the existing Development Control Regulations 14.2 where plot size is more than 1000 sq. mtrs. It shall be binding on the plot owner/developer to develop the parking area and 25 per cent of such developed parking area on ground floor shall be handed over to the Corporation free of cost. For plot size less than 1000 sq. mtrs., instead of taking 25 per cent small parking areas, premium should be taken for this area at the rate fixed by the Municipal Corporation.	For any development within B.R.T. Corridor, the parking shall be provided as per the existing provisions of D.C. rules. (Rule No.1 and Table No.6) In addition to this, for the proposed buildings on the plots fronting B.R.T. the plot holder / developer has to develop an area of 4.50 mtrs. width from front margin parallel to B.R.T. routes as a parking lot, as specified by Municipal Commissioner and hand over this area to municipal corporation free of cost. Thereafter he is entitled for additional FSI as per Rule No. N- 2.3 for this parking area. Parking lot handed over to corporation for off street parking will be exclusively Used for parking purpose by outside people only.
N-2.5.4 Setback/ Front Margins	Setback/Front Margin for all proposed developments / buildings in the BRT Corridor shall be kept as 7.5 mtrs. or that required as per the provision of existing sanctioned DCR whichever is higher.	Minimum setback / front margins of 9.00 mtrs. or that required as per the provision of existing D.C. rules whichever is higher shall be kept for all proposed developments / buildings in the B.R.T. Corridor on plots fronting B.R.T. routes. And for other plots, not fronting on B.R.T. routes, the setback/ front marginal distance shall be kept as per the prevailing provision of this D.C. rules.
N-2.5.5 FSI for DP Reser- vations	For D. P. Reservations in the BRT Corridor the FSI shall be allowed to be exceeded by not more than 0.80.	Deleted
N-2.5.6 Modifi- cations in Existing Regula- tions	In addition to the above rules for the BRT Corridor, for the other matters which are not included in this notification, the provisions of the sanctioned existing Development Control Regulations shall be applicable In addition on	In addition to the above rules for the BRT Corridor, for the other matters which are not included in this notification, the provisions of the sanctioned existing Development Control Regulations shall be applicable

Schedule-A—contd.

1

2

3

the above following changes in existing Development contray Regulations. are modified and sanctioned.

Schedule

Regulat- ions No. 1	Existing DCR 2	Proposed Rules 3
N.2.4.9 c)	D. R. C's shall not be used on plot fronting on the following roads upto a 40 mtrs. from the road boundary.	DRC's from any TDR Zone in sanction- ed DP of PCMC including additional area limit, shall be allowed to be
	(1) Pune to Mumbai National Highway.	used in BRT Corridor on the
N.2.4.1 5	(2) Pune to Nashik National.	payment of the premium
	(3) Pune to Mumbai via Aundh National Highway	charges as will be dicided by the Commi-
	TDR 'A'	ssioner,
	All the properties fronting on the both sides of the following roads upto depth of 40 mtrs.	PCMC ` from time to time as specified at N.2.5.2 TDR 'A' All gaothans area as shown on the DP of PCMC

Schedule-A—contd.

1

2

3

from
the
proposed
road
widening
line as
ear-
marked
the
sanct-
ioned
Develop-
ment
Plan
of PCMC

(1) Pune
to
Mumbai
National
Highway.

(2) Pune
to Nashik
National
Highway.

(3) Pune
to
Mumbai
via Aundh
National
Highway.

Conditions
below
sanctioned
BRT rule

The above modifications are approved / sanctioned by the government with the following conditions.—

(1) Maximum care should be taken to avoid accidents on the B.R.T. Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted. Service roads are must. Wherever grade separation is not done, signaled zebra crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.

The above modifications are approved / sanctioned by the government with the following conditions.—

(1) Maximum care should be taken to avoid accidents on the B.R. T. Corridors. For this purpose grade separations as far as possible for pedestrians using the B.R.T. should be adopted. Service roads are must. Wherever grade separation is not done, signaled zebra crossing should be provided and the same should be manned by a traffic constables or traffic wardens depending on the volume of traffic.

(2) The 200 meters belts on either sides of the BRT corridor should be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.

(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T.

Schedule-A—contd.

1	2	3
	<p>(2) The 100 meters belts on either sides of the BRT corridor should be properly planned and developed. An action plan for development of these belts should be prepared in advance.</p> <p>(3) The funds generated from premium should strictly be used for the development of B.R.T. Corridors and a separate account should be maintained for this purpose</p>	<p>Corridors and a separate account should be maintained for this purpose</p>
N-2.5.7 O t h e r provisions	--	<p>(1) Any plot which partly falls inside the B.R.T. Corridor and partly outside of it, then if more than or equals to 50 per cent area of gross plot comes in B.R.T. Corridor, then the whole plot will be considered as a plot within B.R.T. Corridor and these rules of B.R.T. Corridor will be made applicable. Whereas less than 50 per cent area of gross plot falls within B.R.T. corridor, these regulation of B.R.T. shall be applicable to that part of plot only and for remaining area of plot outside the B.R.T. Corridor prevailing provisions of D.C. rules shall apply.</p> <p>(2) Once the route of metro finalised / approved/ sanctioned and related provisions becomes applicable for Metro influential zone in D.C. rules, then for that metro portion the provisions of B.R.T. Corridor will automatically become applicable.</p>
N-2.5.8	--	<p>For the fire safety & life safety measures for all type of buildings in the B.R.T. Corridor for which the rules of B.R.T. Corridors are applicable, should conform to the provisions of the Maharashtra Fire Prevention and Life Safety Measures Act, 2006 (Maharashtra Act no. III of 2007) as amended from time to time.</p>

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६१ (१) नुसार सूचना

सूचना

क्रमांक डीपी/नरयो-१/०७-२०१७/प्र. क्र.-४५/शाखा-१/१२०/२०१८.— ज्याअर्थी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाने, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त अधिनियम" असे उल्लेखिलेले) चे कलम ६० (१) अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून पुणे महानगर प्रदेशातील क्षेत्रापैकी नकाशात दाखविलेल्या क्षेत्रासाठी, प्रारूप-म्हाळुंगे-माण नगर रचना योजना क्रमांक १ (यापुढे "उक्त योजना" असे उल्लेखिलेली) तयार करावयाचा इरादा दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजीच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ठराव क्रमांक २ अन्वये जाहीर केलेला असून, त्या संबंधीची उद्घोषणा दिनांक ऑगस्ट १७-२३, २०१७ च्या महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग, भाग-एक मध्ये पृष्ठ १३४-१३५ वर तसेच दैनिक लोकमतमध्ये दिनांक ९ ऑगस्ट २०१७ रोजी व दि इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमध्ये दिनांक ९ ऑगस्ट २०१७ रोजी अनुक्रमे मराठी व इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाने, उक्त अधिनियमाचे कलम ६२ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त योजनेची हद्द दिनांक ३० जानेवारी २०१८ रोजीच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ठराव क्रमांक २ अन्वये सुधारित केली असून, त्यासंबंधीची जाहीर सूचना दिनांक फेब्रुवारी १५-२१, २०१८ च्या महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग, भाग एकमध्ये पृष्ठ १०-११ वर तसेच दैनिक प्रभातमध्ये दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ रोजी व दि इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रांमध्ये दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ रोजी अनुक्रमे मराठी व इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४० (१ घ) अन्वये शासन नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१७/प्र. क्र. १७३/१७/नवि-१३, दिनांक १८ जानेवारी २०१८ नुसार पुणे महानगर क्षेत्र अधिसूचित क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करून सदर क्षेत्रासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सदर प्राधिकरणाच्या स्थापनेपासून (दिनांक ३१ मार्च २०१५) नियुक्ती करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी विचार विनिमय करून तयार केलेली आहे व संचालक नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त अधिनियमातील कलम ६१ (१) अन्वये प्रारूप नगर रचना योजना प्रसिद्धी करण्याची कार्यवाही करण्यास हरकत नसल्याचे कळविलेले आहे ;

त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ६१ (१) व त्याखालील नियमानुसार सूचना करण्यात येत आहे की उक्त प्रारूप नगर रचना योजना क्रमांक १, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सभा ठराव क्रमांक १ दिनांक २४ मार्च २०१८ अन्वये प्राधिकरण कार्यालयामध्ये दिनांक २४ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

उक्त योजनेचा नकाशा व अहवाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ खुले ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना उक्त योजनेच्या नकाशाची किंवा अहवालाची प्रत किंवा त्यातील भागाची प्रत विहित मूल्य प्राधिकरण कार्यालयात जमा केल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध राहील.

उक्त योजना प्रसिद्ध केलेली असून उक्त अधिनियमाच्या कलम ६७ (१) महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग, भाग-एकमध्ये सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत उक्त योजनेमुळे बाधा पोहोचलेल्या कोणत्याही इसमाने उक्त योजनेसंबंधी कोणताही आक्षेप वा सूचना लेखी मा. महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांचे नावे स. नं. १५२-१५३, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध, पुणे-४११ ०६७ या कार्यालयात सादर करावे, म्हणजे उक्त योजना प्राधिकरणा तर्फे उक्त अधिनियमाचे कलम ६८ (१) च्या तरतुदीनुसार मंजूर करण्यापूर्वी, उक्त अधिनियमाच्या कलम ६७ नुसार, योग्य त्याप्रमाणे त्यांचा विचार करण्यात येईल व आवश्यक तर उक्त योजनेत फेरफार/दुरुस्ती करण्यात येईल याची कृपया नागरिकांनी नोंद घेऊन प्राधिकरणास सहकार्य करावे.

किरण गित्ते,

महानगर आयुक्त तथा

मुख्य कार्यकारी अधिकारी,

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

पुणे, २४ मार्च २०१८.

BY METROPOLITAN COMMISSIONER AND CHIEF EXECUTIVE OFFICER*Notice under Section 61 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.***Notice**

No. DP/TPS-1/07-2017/C.R. 45/Br.-1/120/2018.— Whereas, the Pune Metropolitan Region Development Authority in accordance with the provisions of Section 60 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act/ 1966 (hereinafter referred to as "the said Act") declared its intention to prepare the Draft Mahalunge-Maan Town Planning Scheme No. 1 (hereinafter referred to as "the said Scheme") by its Authority's resolution No. 2, dated 5th August 2017 and published a declaration to that effect in the Maharashtra Government Gazette, Part-1, Pune Division supplement dated August 17-23, 2017 on pages 134-135 and in the newspapers daily Lokmat on 9th August 2017 and The Indian Express on 9th August 2017 in Marathi and English respectively ;

and whereas, the Pune Metropolitan Region Development Authority in accordance with the provisions of Section 62 of the said Act revised the boundary the said Scheme by its Authority's Resolution No. 2, dated 30th January 2018 and published a notice to that effect in the Maharashtra Government Gazette, Part-1, Pune Division supplement dated February 15-21, 2018 on pages 10-11 and in the newspapers Daily Prabhat on 8th February 2018 and The Indian Express on 8th February 2018 in Marathi and English respectively ;

and whereas, Government of Maharashtra in Urban Development Department *vide* Notification No. TPS-1817/CR-173/17/UD-13, dated 18th January 2018 declared the Pune Metropolitan Area as notified area under sub-section (1), (d) of Section 40 of the said Act and appoint Pune Metropolitan Region Development Authority as Special Planning Authority from the date of its establishment (dated 31st March 2015) ;

and whereas, the Pune Metropolitan Region Development Authority after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune has prepared the said scheme in accordance with the provisions of the said Act and rules thereunder and Director of Town Planning Maharashtra State, Pune has communicated no objection to the publication of Draft Town Planning Scheme under Section 61 (1) of the said Act ;

Now, therefore under the provision of Section 61 (1) of the said Act, the said Draft Town Planning scheme is published in the office of the Pune Metropolitan Region Development Authority on this day 24th March 2018 *vide* its Authority's Resolution No. 01 dated 24th March 2018;

A copy of the said scheme and plan thereof are kept open for inspection by the public during office hours on all working days in the office of the Pune Metropolitan Region Development Authority. A copy of the plan and Scheme book of the said scheme or part thereof can be obtained after payment of prescribed fees ;

In accordance with the provision of section 67 of the said Act/ if within thirty (30) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette, any person affected by the said scheme communicates in writing any objections and /or suggestions relating to the said draft scheme to the Metropolitan Commissioner and Chief Executive Officer, Pune Metropolitan Region Development Authority having office at S. No. 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhavan, Aundh, Pune-411067, the Authority shall consider the same and modify the said scheme under section 67 of the said Act, as it thinks fit before sanctioning the said draft scheme under section 68 (1) of the said Act.

KIRAN GITTE,

Metropolitan Commissioner and
Chief Executive Officer,
Pune Metropolitan Region
Development Authority, Pune.

Pune, 24th March 2018.

जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार.

जिल्हा सोलापूर

क्रमांक २०१८/भूसं/कावि/१/आरआर-१४५६/२०१८/शुद्धीपत्रक.--मौजे बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर (बार्शी नगरपरिषद हद्दीतील) येथील जमीन आरक्षण क्रमांक २०८, "वाहनतळ" संपादन करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वयेची अधिसूचना क्रमांक २०१६/भूसंपादन/कार्या-१/एसआर-५/आरआर १४६८, दिनांक ३० मे २०१६ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ९ जून २०१६ रोजी पृष्ठ ७ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

अनुसूची

(बार्शी नगरपालिका)

जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी, गाव बार्शी

या ऐवजी

संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र चौ. मी. ८४००.००

असे वाचावे

संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र चौ. मी. ८२६३.७५

राजेन्द्र भोसले,

जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २३ मार्च २०१८.

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार.

जिल्हा सोलापूर

क्रमांक २०१८/भूसं/कावि/१/आरआर-१४५७/२०१८/शुद्धीपत्रक.--मौजे बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर (बार्शी नगरपरिषद हद्दीतील) येथील जमीन आरक्षण क्रमांक २०७, "वाचनालय" संपादन करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वयेची अधिसूचना क्रमांक २०१६/भूसंपादन/कार्या-१/एसआर-५/आरआर १४६८, दिनांक ३० मे २०१६ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ९ जून २०१६ रोजी पृष्ठ ६ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

शुद्धीपत्रक

दिनांक २६ जानेवारी २०१८ रोजीच्या अंकात पृष्ठ २ वर बार्शी मंजूर विकास योजना (दु.सु.) मधील आरक्षण क्रमांक २०७, "वाचनालय" या प्रयोजनार्थ भूसंपादनाकरिता अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्या अधिसूचनेतील अनुसूचीत खालीलप्रमाणे दुरुस्ती वाचण्यात यावी.

अनुसूची

(बार्शी नगरपालिका)

जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी, गाव बार्शी

या ऐवजी

संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र चौ. मी. ८८००.००

असे वाचावे

संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र चौ. मी. ३६०४.१५

राजेन्द्र भोसले,

जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २३ मार्च २०१८.

महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ नुसार.

जिल्हा सोलापूर

क्रमांक भूसंपादन/कावि/१४५५/२०१८/शुद्धीपत्रक.--मौजे बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर (बार्शी नगरपरिषद हद्दीतील) येथील जमीन आरक्षण क्रमांक २०६, "भाजी मार्केट व दुकान केंद्र" (भागशः क्षेत्र) व १८.०० मीटर रुंद विकास योजना रस्त्याचे भूसंपादन करणेकामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वयेची अधिसूचना क्रमांक २०१६/भूसंपादन/कार्या-१/एसआर-६/आरआर १४५०, दिनांक ३० मे २०१६ अन्वये महाराष्ट्र शासन

राजपत्र भाग-१, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक ९ जून २०१६ रोजी पृष्ठ ५ वर प्रसिद्ध झालेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.

**अनुसूची
(बार्षी नगरपालिका)**

**जिल्हा सोलापूर, तालुका बार्षी, गाव बार्षी
या ऐवजी**

अ. क्र.	संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र गट क्रमांक	क्षेत्र	संपादनाचे प्रयोजन
१	२	चौ. मी.	३
१	१२९७/३/३ पैकी (जुना १२९१/३/३ पैकी)	३८८०.०० २३१३.००	बार्षी मंजूर विकास योजना (दु. सु.) मधील आरक्षण क्रमांक २०६, "भाजी मंडई व दुकानकेंद्र भागशः क्षेत्र." बार्षी मंजूर विकास योजना (दु. सु.) मधील १८.०० मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता.

असे वाचावे

अ. क्र.	संपादन करावयाच्या जागेचे क्षेत्र गट क्रमांक	क्षेत्र	संपादनाचे प्रयोजन
१	२	चौ. मी.	३
१	१२९७/३/३ पैकी (जुना १२९१/३/३ पैकी)	३१६६.९० २३१३.३५	बार्षी मंजूर विकास योजना (दु. सु.) मधील आरक्षण क्रमांक २०६, "भाजी मंडई व दुकानकेंद्र भागशः क्षेत्र." बार्षी मंजूर विकास योजना (दु. सु.) मधील १८.०० मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता.

राजेन्द्र भोसले,
जिल्हाधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २३ मार्च २०१८.

**मुख्याधिकारी यांजकडून
कागल नगरपरिषद, कागल**

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये

जाहीर सूचना

क्रमांक २७७४/२०१७-१८.--ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने कागल शहराची सुधारित विकास योजना, नगर विकास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील निर्णय क्रमांक टीपीएस-२१८६/४०२/सीआर/८४-८६/युडी-७, दिनांक २९ ऑगस्ट १९८६ अन्वये मंजूर केली असून, ती दिनांक १५ ऑक्टोबर १९८६ पासून अमलात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, कागल नगरपरिषदेने ठराव करून खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कागल शहराच्या सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ प्रमाणे फेरफार करणेचे ठरविले आहे.

तक्ता

अ. क्र.	न.प. ठराव क्रमांक व दिनांक	सुधारित मंजूर विकास योजनेतील तपशील	नियोजित फेरफाराचे स्वरूप
१	२	३	४
१	१७७/१, दिनांक २५-२-२०१५.	स. नं. २६१/१७ चे प्रस्तावित १८.०० मीटर वि. यो. रस्त्याचे उत्तरेकडील नाल्याचे उत्तर बाजूचे व पश्चिमे- कडील नाल्याचे पूर्व बाजूचे २१,५०० चौ. मी.	स. नं. २६१/१७ चे प्रस्तावित १८.०० मीटर वि. यो. रस्त्याचे उत्तरेकडील नाल्याचे उत्तर बाजूचे व पश्चिमे- कडील नाल्याचे पूर्व बाजूचे २१,५०० चौ. मी.

तक्ता--चालू

अ. क्र.	न.प. ठराव क्रमांक व दिनांक	सुधारित मंजूर विकास योजनेतील तपशील	नियोजित फेरफाराचे स्वरूप
१	२	३	४
		(२.१५ हे. आर) क्षेत्र शेती तथा ना विकास विभागात समाविष्ट आहे. (नकाशात दर्शविल्याप्रमाणे)	(२.१५ हे. आर) क्षेत्र शेती तथा ना विकास विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे. (नकाशात दर्शविल्याप्रमाणे)
२	१७७/१, दिनांक २५-२-२०१५.	स. नं. २८४, क्षेत्र ०.३२ हे. आर, स. नं. २८३ पैकी बगीचा, आरक्षण क्रमांक ३ खालील क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र व स. नं. २७५/१-अ/२ पैकी, क्षेत्र ०.६८ हे. आर क्षेत्र शेती तथा ना विकास विभागात समाविष्ट आहे.	स. नं. २८४, क्षेत्र ०.३२ हे. आर, स. नं. २८३ पैकी बगीचा, आरक्षण क्रमांक ३ खालील क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र व स. नं. २७५/१-अ/२ पैकी, क्षेत्र ०.६८ हे. आर क्षेत्र पाटबंधारे विभागाकडील मान्यतेनुसार जयसिंगराव तलाव बंधान्यापासून सुरक्षित अंतर सोडून सुरक्षित पट्टा ठेवणेच्या अटीवर शेती तथा ना विकास विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात यावे (नकाशात दर्शविल्याप्रमाणे).

त्याअर्थी, ज्यांना वरील फेरफाराबात सूचना अगर हरकती द्यावयाचे असतील त्यांनी ही सूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत कागल नगरपरिषदेकडे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, म्हणजे त्यांचा विचार सदरचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यापूर्वी करता येईल. मुदतीनंतर आलेल्या सूचना/हरकतीचा विचार केला जाणार नाही.

वरील फेरफार दर्शविणारा नकाशा जनतेच्या अवलोकनार्थ कार्यालयीन कामाचे वेळी कागल नगरपरिषद कागल कार्यालयात पाहणेस मिळेल.

श्री. राजेंद्र ब. तेली,

मुख्याधिकारी,

कागल नगरपरिषद, कागल,

जिल्हा कोल्हापूर.

कागल, १३ मार्च २०१८.

BY CHIEF OFFICER

Kagal Municipal Council, Kagal

Under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notice

No. 2774/2017-18.— Whereas, the Revised Development Plan of Kagal has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development and Public Health Department's Notification No. TPS-2186/402/CR-84-86/UD-7, dated 29th August 1986 ;

and whereas, the Kagal Municipal Council has decided following modifications under Section 37 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 in the Revised Development Plan of Kagal Municipal Council by passing the resolution as described below.—

Schedule

Sr. No.	Municipal Council Resolution No. and Date	Particulars of Sanctioned D.P. (R)	Nature of Proposed Modification
1	2	3	4
1	177/1, 25-2-2015	Land Area 21,500 sq. mtrs. out of S. No. 261/17, the land of Northern	Land Area 21,500 sq. mtrs. out of S. No. 261/17, the land of Northern

Schedule—contd.

Sr. No.	Municipal Council Resolution No. and Date	Particulars of Sanctioned D.P. (R)	Nature of Proposed Modification
1	2	3	4
		side of Nalla and 18.00 mtrs. wide D.P. Road and Western side of Nalla's Eastern side area is included in No Development/ Agricultural Zone (as per shown in plan).	side of Nalla and 18.00 mtrs. wide D.P. Road and Western side of Nalla's Eastern side area shall be deleted from No. Development/ Agricultural Zone and the land so released shall be included in Residential Zone (as per shown in plan).
2	177/1, 25-2-2015	Land out of S. No. 284 area 0.32 Ha., out of S. No. 283, the remaining area leaving out the area under the Garden Reservation No. 3 and out of S. No. 275/1-A/2, area 0.68 Ha. Is included in No Development/Agricultural Zone (as per shown in plan).	Land out of S. No. 284 area 0.32 Ha., out of S. No. 283, the remaining area leaving out the area under the Garden Reservation No. 3 and out of S. No. 275/1-A/2, area 0.68 Ha. shall be deleted from No Development/Agricultural Zone and the land so released shall be included in Residential Zone as per an approval of an Irrigation Department under a condition of leaving a safe distance and keeping a safely Belt from Dam of the Jaysingrao Lake (as per shown in plan).

Now, therefore Suggestions and/or objections, if any, from interested persons regarding above modifications shall be submitted in writing to the Municipal Council within 30 (thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette.

The plan showing above modifications is available for inspection to public during office hours on all working days in the office of the Municipal Council.

RAJENDRA B. TELI,

Chief Officer,
Kagal Municipal Council, Kagal,
district Kolhapur.

Kagal, 13th March 2018.

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७०८/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत सातारा आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये सातारा तालुकेत नवीन महसुली मंडळे निर्माण करणेबाबत व याअनुषंगाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून सातारा तालुक्यातील सोबतचे अनुसूची ' अ ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील आणि असा अंतिम निर्देश देत आहे की, अशा प्रकारे वगळलेल्या तलाठी सज्जांचे नवीन महसुली मंडळ अनुसूची ' ब ' मध्ये नमूद केलेप्रमाणे अस्तित्वात येईल.

अनुसूची ' अ '

तालुका सातारा

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जांमधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. सातारा	१. सातारा	१. सातारा	१. सातारा	१. गोडोली	१. गोडोली	१. सातारा	१. सातारा
		२. सातारा-१	१. सातारा			२. सातारा-१	२. सातारा
		३. करंजे तर्फे सातारा.	१. करंजे तर्फे सातारा.			३. करंजे तर्फे सातारा.	३. करंजे तर्फे सातारा.
		४. करंजे तर्फे सातारा-१	१. करंजे तर्फे सातारा.			४. करंजे तर्फे सातारा-१	४. करंजे तर्फे सातारा.
		५. कोंडवे	१. कोंडवे			५. कोंडवे	५. कोंडवे
		६. सैदापूर	१. सैदापूर २. हामदाबाद.			६. सैदापूर	१. सैदापूर २. हामदाबाद.
		७. गोडोली	७. गोडोली			७. दरे बु.	१. दरे बु.
		८. दरे बु.	१. दरे बु. २. दरे खु. ३. यवतेश्वर ४. सांबरवाडी				२. दरे खु. ३. यवतेश्वर ४. सांबरवाडी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका सातारा -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
२. खेड	१. खेड	१. खेड	१. खेड २. संगममाहुली	१. कोडोली २. कोडोली-१	१. कोडोली १. कोडोली	१. खेड	१. खेड २. संगममाहुली
		२. वनवासवाडी	१. वनवासवाडी २. पिरवाडी ३. चाहूर	३. धनगरवाडी ४. देगाव	२. खिंडवाडी १. धनगरवाडी १. देगाव	२. वनवासवाडी	१. वनवासवाडी २. पिरवाडी ३. चाहूर
		३. धनगरवाडी	१. धनगरवाडी		२. कारंडवाडी	३. क्षेत्रमाहुली	१. क्षेत्रमाहुली
		४. कोडोली	१. कोडोली				२. सोनगाव सं. निंब
		५. कोडोली-१	१. कोडोली २. खिंडवाडी				३. खावली १. वाढे
		६. क्षेत्रमाहुली	१. क्षेत्रमाहुली २. सोनगाव सं. निंब ३. खावली			४. वाढे ५. महागाव	२. म्हसवे १. महागाव २. चिंचणे सं. निंब
		७. वाढे	१. वाढे २. म्हसवे.				
		८. देगाव	१. देगाव २. कारंडवाडी				
		९. महागाव	१. महागाव २. चिंचणे सं. निंब				

अनुसूची 'ब' -- चालू

तालुका सातारा

नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे नाव	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे मुख्यालय	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जे	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे
१	२	३	४
१. कोडोली	कोडोली	१. कोडोली २. कोडोली-१	१. कोडोली १. कोडोली २. खिंडवाडी
		३. गोडोली	१. गोडोली
		४. धनगरवाडी	१. धनगरवाडी
		५. देगाव	१. देगाव २. कारंडवाडी

श्वेता सिंगल,

जिल्हाधिकारी, सातारा.

अधिसूचना-७०९

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७०९/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये सातारा तालुकेत नवीन महसुली मंडळे निर्माण करणेबाबत व याअनुषंगाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून सातारा तालुक्यातील सोबतचे अनुसूची ' अ ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील आणि असा अंतिम निर्देश देत आहे की, अशा प्रकारे वगळलेल्या तलाठी सज्जांचे नवीन महसुली मंडळ अनुसूची ' ब ' मध्ये नमूद केलेप्रमाणे अस्तित्वात येईल.

अनुसूची ' अ '

तालुका कराड

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जांमधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. कराड	१. काले	१. काले	१. काले २. संजयनगर ३. जुजारवाडी ४. चपणेमळा ५. चौगुलेमळा	१. ओंड २. तुळसण	१. ओंड २. ओंडोशी ३. थोरातमळा ४. पाटीलमळा ५. पाचपुतेवाडी	१. काले २. नारायणवाडी ३. नांदगाव	१. काले २. संजयनगर ३. जुजारवाडी ४. चपणेमळा ५. चौगुलेमळा १. नारायणवाडी २. मुनावळे ३. कालेटेक ४. धोंडेवाडी १. नांदगाव २. नवीन नांदगाव ३. मनु ४. पवारवाडी
काले	कोले	४. नांदगाव	१. नांदगाव २. नवीन नांदगाव ३. मनु ४. पवारवाडी		४. कासारशिरंबे ५. बेलवडे बु.		१. कासारशिरंबे २. कालवडे १. बेलवडे बु. २. मालखेड

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका कराड -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		५. कासारशिरंबे	१. कासारशिरंबे				३. न मालखेड
			२. कालवडे		६. वाठार		१. वाठार
		६. बेलवडे बु.	१. बेलवडे बु.				२. रेटरे खुर्द
			२. मालखेड				
			३. न मालखेड				
		७. वाठार	१. वाठार				
			२. रेटरे खुर्द				
		८. तुळसाण	१. पाचपुतेवाडी				
			२. विठोबाचीवाडी				
			३. लटकेवाडी				
२. उंडाळे	उंडाळे	१. उंडाळे	१. उंडाळे	१. घोगाव	१. घोगाव	१. उंडाळे	१. उंडाळे
			२. शेवाळेवाडी		२. टाळगाव		२. शेवाळेवाडी
			३. साळशिरंबे	२. म्हासोली	१. म्हासोली		३. साळशिरंबे
		२. म्हासोली	१. म्हासोली		२. शेवाळवाडी	२. सवादे	१. सवादे
			२. शेवाळवाडी		३. शेळकेवाडी		२. बांदेकरवाडी
			३. शेळकेवाडी	३. भुरभूशी	१. भुरभूशी		३. हवेलीवाडी
		३. सवादे	१. सवादे		२. गोटेवाडी	३. जिंती	१. जिंती
			२. बांदेकरवाडी		३. भरेवाडी		२. आकाईचीवाडी
			३. हवेलीवाडी		४. गणेशवाडी		३. महारुगडेवाडी
		४. जिंती	१. जिंती	४. येळगाव	१. येळगाव		४. बोत्रेवाडी
			२. आकाईचीवाडी		२. शेवाळवाडी	४. ओंड	१. ओंड
			३. महारुगडेवाडी		३. चोरमारवाडी		२. ओंडोशी
			४. बोत्रेवाडी		४. येणपे		३. थोरातमळा
		५. घोगाव	१. घोगाव		५. मटेकरवाडी		४. पाटीलमळा
			२. टाळगाव		६. लोहारवाडी	५. तुळसाण	१. पाचपुतेवाडी
		६. भुरभूशी	१. भुरभूशी	५. येवती	१. येवती		२. विठोबाचीवाडी
			२. गोटेवाडी		२. शेळकेवाडी		३. लटकेवाडी
			३. भरेवाडी		३. शेवाळवाडी		
			४. गणेशवाडी		४. हणमंतवाडी		
		७. येळगाव	१. येळगाव		५. घराळवाडी		
			२. शेवाळवाडी				
			३. चोरमारवाडी				
			४. येणपे				
			५. माटेकरवाडी				
			६. लोहारवाडी				

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका कराड -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		८. येवती	१. येवती २. शेळकेवाडी ३. शेवाळवाडी ४. हणमंतवाडी ५. घराळवाडी				
३. कराड	कराड	१. कराड २. कराड-१ ३. वारुंजी ४. मुंढे ५. गोटे ६. वाहगाव ७. कार्वे	१. कराड १. कराड १. वारुंजी १. मुंढे २. विजयनगर १. गोटे २. खोडशी १. वहागाव २. घोणशी ३. वनवासमाची १. कार्वे २. गोपाळनगर	--	--	१. कराड २. कराड-१ ३. वारुंजी ४. मुंढे ५. गोटे ६. वहागाव ७. कार्वे	१. कराड १. कराड १. वारुंजी १. मुंढे २. विजयनगर १. गोटे २. खोडशी १. वहागाव २. घोणशी ३. वनवासमाची १. कार्वे २. गोपाळनगर
४. सैदापूर	सैदापूर	१. सैदापूर २. गोवारे ३. सयापूर ३. टेंभू ४. हजारमाची ५. राजमाची ६. सुर्ली	१. सैदापूर २. गोवारे ३. सयापूर १. टेंभू २. कोरेगाव १. हजारमाची १. राजमाची २. बाबरमाची ३. वनवासमाची १. सुर्ली २. कामथी	--	--	१. सैदापूर २. गोवारे ३. सयापूर ३. टेंभू ४. हजारमाची ५. राजमाची ६. सुर्ली	१. सैदापूर २. गोवारे ३. सयापूर १. टेंभू २. कोरेगाव १. हजारमाची १. राजमाची २. बाबरमाची ३. वनवासमाची १. सुर्ली २. कामथी
५. मलकापूर	मलकापूर	१. मलकापूर २. मलकापूर-१ ३. जाखणवाडी ४. आटके	१. मलकापूर १. मलकापूर १. जाखणवाडी २. कोयना वसाहत १. आटके २. जाधवमळा	--	--	१. मलकापूर २. मलकापूर-१ ३. जाखणवाडी ४. आटके	१. मलकापूर १. मलकापूर १. जाखणवाडी २. कोयनावसाहत १. आटके २. जाधवमळा

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका कराड -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
	५. येरवळे	१. येरवळे				५. येरवळे	१. येरवळे
		२. चचेगाव					२. चचेगाव
	६. कापिल	१. कापिल				६. कापिल	१. कापिल
		२. पाचवडवस्ती					२. पाचवडवस्ती
		३. नांदलापूर					३. नांदलापूर
	७. गोळेश्वर	१. गोळेश्वर				७. गोळेश्वर	१. गोळेश्वर

अनुसूची 'ब' -- चालू

तालुका कराड

नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे नाव	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे मुख्यालय	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जे	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे
१	२	३	४
१. येळगाव	येळगाव	१. घोगाव	१. घोगाव
			२. टाळगाव
		२. भुरभूशी	१. भुरभूशी
			२. गोटेवाडी
			३. भरेवाडी
			४. गणेशवाडी
		३. येळगाव	१. येळगाव
			२. शेवाळवाडी
			३. चोरमारवाडी
			४. येणपे
			५. माटेकरवाडी
			६. लोहारवाडी
		४. येवती	१. येवती
			२. शेळकेवाडी
			३. शेवाळवाडी
			४. हणमंतवाडी
			५. घराळवाडी
		५. म्हासोली	१. म्हासोली
			२. शेवाळवाडी
			३. शेळकेवाडी

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा.

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७१०/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये पाटण तालुकेत नवीन महसुली मंडळे निर्माण करणेबाबत व याअनुषंगाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून पाटण तालुक्यातील सोबतचे अनुसूची ' अ ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील आणि असा अंतिम निर्देश देत आहे की, अशा प्रकारे वगळलेल्या तलाठी सज्जांचे नवीन महसुली मंडळ अनुसूची ' ब ' मध्ये नमूद केलेप्रमाणे अस्तित्वात येईल.

अनुसूची ' अ '

तालुका पाटण

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जांमधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. पाटण	पाटण	१. पाटण	१. पाटण	१. साखरी	१. साखरी	१. पाटण	१. पाटण
		२. दिवशी खुर्द	२. सुरुल		२. कोतावडेवाडी	२. दिवशी खुर्द	२. सुरुल
		३. मराठवाडी (दिवशी खुर्द)	१. दिवशी खुर्द		३. मेंढोशी		१. दिवशी खुर्द
		४. जुंगटी	२. चाफोली		४. बिबी		२. चाफोली
		५. आंबवणे	३. मराठवाडी		५. देवघर तर्फे पाटण		३. मराठवाडी (दिवशी खुर्द)
		६. जाईची वाडी	४. जुंगटी		६. सलतेवाडी		४. जुंगटी
		७. वाटोळे	५. आंबवणे	२. केरळ	१. म्हारवंड	३. घाणव	१. घाणव
			६. जाईची वाडी		२. धडामवाडी		२. चिटेघर
			७. वाटोळे		३. केरळ		३. खिवशी
					४. मणदुरे		४. तामकणे
					५. निवकणे		५. आंबवणे
					६. भारसाखळे	४. बोंद्री	१. टोळेवाडी
							२. घेरदातेगड
							३. कारवट
							४. घाणवी
							५. बोंद्री
							६. जाईची वाडी
							७. वाटोळे

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण--चालू

१	२	३	४	५	६	७	८
	५. साखरी	१. साखरी २. कोतावडेवाडी ३. मेंढोशी ४. बिबी ५. देवघर तर्फ पाटण ६. सलतेवाडी			५. गोजेगाव ६. वन	१. गोजेगाव २. गावडेवाडी ३. धुईलवाडी ४. नाहिंबे-अंबेघर ५. वन २. आरल-अवसरी	
	६. केरळ	१. म्हारवंड २. धडामवाडी ३. केरळ ४. मणदुरे ५. निवकणे ६. भारसाखळे			७. कातवडी	३. काठी ४. कुसवडे ५. कवडेवाडी २. केर ३. कातवडी ४. पिंपळोशी	
	७. गोजेगाव	१. गोजेगाव २. गावडेवाडी ३. धुईलवाडी ४. नाहिंबे-अंबेघर					
	८. वन	१. वन २. आरल-अवसरी ३. काठी ४. कुसवडे					
	९. कातवडी	१. कवडेवाडी २. केर ३. कातवडी ४. पिंपळोशी					
२. म्हावशी	म्हावशी	१. म्हावशी	१. म्हावशी	१. सांगवड	१. सिद्धेश्वर- नगर,	१. म्हावशी	१. म्हावशी
	२. येरफळे	१. येरफळे २. लुगडेवाडी			२. चोपदार- वाडी.	२. येरफळे	१. येरफळे
	३. अडूळ	१. अडूळ २. डिगेवाडी ३. सुभाषनगर			३. सांगवड ४. चौगुलेवाडी- वाडी-सांगवड	३. अडूळ	२. लुगडेवाली १. अडूळ
	४. सांगवड	१. सिद्धेश्वरनगर २. चोपदारवाडी ३. सांगवड ४. चौगुलेवाडी- सांगवड	२. नवसरवाडी	१. नवसरवाडी २. जमदाडवाडी ३. येराडवाडी	५. पापडें खुर्द ६. पापडें बुद्रुक	४. नाडे	२. डिगेवाडी ३. सुभाषनगर १. हारुगुडेवाडी २. नाडोली ३. पांढरवाडी नाडे १. साखरी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		५. नवसरवाडी	५. पापडें खुर्द ६. पापडें खुर्द १. नवसरवाडी २. जमदाडवाडी ३. येराडवाडी				२. कोतावडेवाडी ३. मेंढोशी ४. बिबी ५. देवघर तर्फ पाटण ६. सलतेवाडी
		६. नाडे	१. हारुगडेवाडी २. नाडोली ३. पांढरवाडी नाडे		६. केरळ		१. म्हारवंड २. धडामवाडी ३. केरळ ४. मणदुरे ५. निवकणे ६. भारसाखळे
३. मरळी	मरळी	१. मरळी	१. गव्हाणवाडी २. डावरी ३. मरळी	१. नाटोशी	१. कुसरुंड २. कळकेवाडी ३. नोटोशी	१. मरळी	१. गव्हाणवाडी २. डावरी ३. मरळी
		२. चोपडी	१. चोपडी २. त्रिपुडी			२. चोपडी	१. चोपडी २. त्रिपुडी
		३. दिवशी बुद्रुक	१. दिवशी बुद्रुक २. असवलेवाडी			३. दिवशी बुद्रुक	१. दिवशी बुद्रुक २. असवलेवाडी
		४. आंबुळे	१. आडदेव २. बेलवडे खुर्द ३. आंबुळे ४. आडदेव बु.			४. आंबुळे	१. आडदेव २. बेलवडे खुर्द ३. आंबुळे ४. आडदेव बु.
		५. सोनवडे	१. हुंबरवाडी २. शिंदेवाडी ३. धजगाव ४. सोनवडे ५. सुळेवाडी			५. सोनवडे	१. हुंबरवाडी २. शिंदेवाडी ३. धजगाव ४. सोनवडे ५. सुळेवाडी
		६. नोटाशी	१. कुसरुंड २. कळकेवाडी ३. नोटोशी			६. सांगवड	१. सिद्धेश्वरनगर २. चोपदारवाडी ३. सांगवड ४. चौगुलेवाडी- सांगवड. ५. पापडें खुर्द ६. पापडें बुद्रुक
४. मल्हार- पेठ	मल्हारपेठ	१. मल्हारपेठ	१. मंड्रुळ हवेली २. नारळवाडी ३. मल्हारपेठ			१. मल्हारपेठ	१. मंड्रुळ हवेली २. नारळवाडी ३. मल्हारपेठ

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण--चालू

१	२	३	४	५	६	७	८
	२. मारुल हवेली	१. कोरिवळे २. मारुल हवेली				२. मारुल हवेली	१. कोरिवळे २. मारुल हवेली
	३. विहे	१. शेडगेवाडी २. विहे				३. विहे	१. शेडगेवाडी २. विहे
	४. निसरे	१. गिरेवाडी २. आबदारवाडी ३. निसरे				४. निसरे	१. गिरेवाडी २. आबदारवाडी ३. निसरे
	५. बहुले	१. जरेवाडी २. बहुले ३. गारवडे				५. बहुले	१. जरेवाडी २. बहुले ३. गारवडे
	६. नावडी	१. सोनाईवाडी २. नावडी ३. वेताळवाडी				६. नावडी ७. नवसरवाडी	१. सोनाईवाडी २. नावडी ३. वेताळवाडी १. नवसरवाडी २. जमदाडवाडी ३. येराडवाडी
५-मोरगिरी	मोरगिरी	१. मूळगाव	१. चेवलेवाडी २. नेरळे ३. पिंपळगाव ४. मूळगाव ५. डोंगरोबाचीवाडी	१. मूळगाव	१. चेवलेवाडी २. नेरळे ३. पिंपळगाव ४. मूळगाव ५. डोंगरोबाचीवाडी	१. मोरगिरी	१. मोरगिरी २. पेठ शिवापूर ३. किल्ले मोरगिरी ४. वाडीकोतावडे ५. डोंगळेवाडी
	२. मोरगिरी	१. मोरगिरी २. पेठ शिवापूर ३. किल्ले मोरगिरी ४. वाडीकोतावडे ५. डोंगळेवाडी	१. मोरगिरी २. येराड	२. येराड	१. तामकडे २. वनपेठवाडी ३. जोतिबाचीवाडी ४. काळोली ५. येराड	२. आंब्रग	१. कोदळ २. गोकूळ तर्फ पाटण ३. हुंबरणे ४. काहीर ५. आंबेघर तर्फ मरळी
	३. येराड	१. तामकडे २. वनपेठवाडी ३. जोतिबाचीवाडी ४. काळोली ५. येराड	३. तळीये	१. तळीये	१. तळीये २. रिसवड ३. चाफेर ४. गोठणे ५. मणेरी	३. कोकिसरे	६. आंब्रग १. कोकिसरे २. दिक्षी ३. धावडे ४. गवळीवाडी
	४. आंब्रग	१. कोदळ २. गोकूळ तर्फ पाटण ३. हुंबरणे ४. काहीर ५. आंबेघर तर्फ मरळी ६. आंब्रग	४. मणेरी	१. मणेरी	२. लेंडोरी ३. गुंजाळी ४. झाकडे	४. पाचगणी ५. नाटोशी	१. पाचगणी २. गुरेघर ३. आटोली ४. बाहे ५. कुसरुंड २. कळकेवाडी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		५. कोकिसरे	१. कोकिसरे २. दिक्षी ३. धावडे ४. गवळीवाडी				३. नाटोशी
		६. पाचगणी	१. पाचगणी २. गुरेघर ३. आटोली ४. बाहे				
		७. तळीये	१. तळीये २. रिसवड ३. चाफेर ४. गोठणे				
		८. मणेरी	१. मणेरी २. लेंडोरी ३. गुंजाळी ४. झाकडे				
६ चाफळ	चाफळ	१. उरुल	१. बोडकेवाडी २. ठोमसे ३. उरुल	१. वजरोशी	१. पाबळरोड २. पाठवडे ३. बांधवट	१. उरुल	१. बोडकेवाडी २. ठोमसे ३. उरुल
		२. पाडळोशी	१. सडावाघापूर २. धायटी ३. विरेवाडी ४. केळोशी ५. पाडळोशी		४. दुसाळे ५. वजरोशी	२. पाडळोशी	१. सडावाघापूर २. धायटी ३. विरेवाडी ४. केळोशी ५. पाडळोशी
		३. चाफळ	१. गमेवाडी २. माथणेवाडी ३. जाधववाडी-चाफळ ४. शिंगणवाडी ५. चाफळ ६. माजगाव			३. चाफळ	१. गमेवाडी २. माथणेवाडी ३. जाधववाडी-चाफळ ४. शिंगणवाडी ५. चाफळ ६. माजगाव
		४. डेरवण	१. खोनोली २. कोचरेवाडी ३. दाढोली ४. वाघजाईवाडी ५. डेरवण			४. डेरवण	१. खोनोली २. कोचरेवाडी ३. दाढोली ४. वाघजाईवाडी ५. डेरवण
		५. वजरोशी	१. पाबळवाडी २. पाठवडे ३. बांधवट ४. दुसाळे ५. वजरोशी			६. नाणेगाव खुर्द	१. नाणेगाव खुर्द २. जाळगेवाडी ३. नाणेगाव बुद्रुक ४. चव्हाणवाडी-चाफळ ५. खराडवाडी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		६. नाणेगाव खुर्द	१. नाणेगाव खुर्द २. जाळगेवाडी ३. नाणेगाव बुद्रुक ४. चव्हाणवाडी-चाफळ ५. खराडवाडी				
७. हेळवाक हेळवाक	१. मारुल तर्फ पाटण.	१. वाजेगाव मारुल	१. मारुल तर्फ पाटण.	१. वाजेगाव मारुल.	१. हेळवाक	१. हेळवाक	
		२. डोणीचा वाडा ३. वांझोळे ४. मारुल तर्फ पाटण ५. शिरळ ६. कराटे		२. डोणीचा वाडा ३. वांझोळे ४. मारुल तर्फ पाटण ५. शिरळ ६. कराटे	२. ढाणकल	२. नेचल ३. शिवंदेश्वर ४. मेंढेघर ५. कोंडावळे १. ढाणकल	
	२. हेळवाक	१. हेळवाक २. नेचल ३. शिवंदेश्वर ४. मेंढेघर ५. कोंडावळे			३. नवजा	२. घाटमाथा ३. केमसे ४. बोपोली ५. तोरणे १. किसरुळे	
	३. ढाणकल	१. ढाणकल २. घाटमाथा ३. केमसे ४. बोपोली ५. तोरणे				२. झाडोली ३. पुनवली ४. मिरगाव ५. नवजा ६. डिचोली	
	४. नवजा	१. किसरुळे २. झाडोली ३. पुनवली ४. मिरगाव ५. नवजा ६. डिचोली			४. गोष्टवाडी	१. वाजेगाव गोष्टवाडी २. बाजे ३. गाढवखोप ४. नाणेल ५. गोष्टवाडी १. गाढवखोप	
	५. गोष्टवाडी	१. वाजेगाव गोष्टवाडी २. बाजे ३. गाढवखोप ४. नाणेल ५. गोष्टवाडी			५. गोकुळ तर्फ हेळवाक.	२. हुंवरली ३. गोकुळ तर्फ हेळवाक. ४. कामरगाव ५. रासाठी ६. देशमुखवाडी	
	६. गोकुळ तर्फ हेळवाक.	१. गाढवखोप २. हुंवरली ३. गोकुळ तर्फ हेळवाक			६. काडोली	१. वाघणे २. गोवारे ३. मळा	

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
			४. कामरगाव ५. रासाटी ६. देशमुखवाडी ७. काडोली १. वाघणे २. गोवारे ३. मळा ४. पाथरपुंज ५. नाव ६. कोळणे ७. काडोली				४. पाथरपुंज ५. नाव ६. कोळणे ७. काडोली
८. तारळे	तारळे	१. मरळोशी	१. निवडे २. जांभेकरवाडी ३. मरळोशी ४. कळंबे ५. जळव ६. डफळवाडी- केंजळवाडी.	१. मळरोशी	१. निवडे २. जांभेकर- वाडी. ३. मरळोशी ४. कळंबे ५. जळव ६. डफळवाडी- केंजळवाडी.	१. नुने २. कडवे बु. ३. कडवे बु.	१. दुटाळवाडी २. नुने ३. कोंजवडे १. भुडकेवाडी २. कडवे खुर्द ३. कडवे बु.
		२. मुरुड	१. मुरुड २. गोरेवाडी ३. मालोशी ४. घोटेवाडी ५. पाडेकरवाडी ६. डांगिष्टेवाडी	२. मुरुड	१. मुरुड २. गोरेवाडी ३. मालोशी ४. घोटेवाडी ५. पाडेकरवाडी ६. डांगिष्टेवाडी	३. तारळे ४. वेखंडवाडी	१. तारळे २. राहुडे १. वेखंडवाडी २. जंगलवाडी ३. धनगरवाडी ४. पांढरवाडी
		३. तोंडोशी	१. तोंडोशी २. बागलेवाडी ३. बामणेवाडी ४. सावरघर ५. कुशी ६. भांबे	३. तोंडोशी	१. तोंडोशी २. बागलेवाडी ३. बामणेवाडी ४. सावरघर ५. कुशी ६. भांबे	५. वजरोशी	५. काटेवाडी १. पाबळवाडी २. पाठवडे ३. बांधवट ४. दुसाळे ५. वजरोशी
		४. घोट	१. ढारोशी २. घोट	४. घोट	१. ढारोशी २. घोट		
		५. आवर्डे	१. आवर्डे २. बांबवडे ३. आंबळे	५. आवर्डे	१. आवर्डे २. बांबवडे ३. आंबळे		
		६. नुने	१. दुटाळवाडी २. नुने ३. कोंजवडे				

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		७. कडवे बु.	१. भुडकेवाडी २. कडवे खुर्द ३. कडवे बु.				
		८. तारळे	१. तारळे २. राहुडे				
		९. वेखंडवाडी	१. वेखंडवाडी २. जंगलवाडी ३. धनगरवाडी ४. पांढरवाडी ५. काटेवाडी				
९. कुठरे	कुठरे	१. कुठरे	१. कुठरे २. सुपुगडेवाडी ३. पागेवाडी ४. मोरेवाडी (कुठरे) ५. पवारवाडी	--	--	१. कुठरे	१. कुठरे २. सुपुगडेवाडी ३. पागेवाडी ४. मोरेवाडी (कुठरे) ५. पवारवाडी
		२. मेंढ	१. मेंढ २. जाधववाडी ३. कसणी ४. घोटील ५. मत्रेवाडी ६. निवी			२. मेंढ	१. मेंढ २. जाधववाडी ३. कसणी ४. घोटील ५. मत्रेवाडी ६. निवी
		३. धामणी	१. धामणी २. मस्करवाडी ३. मस्करवाडी-२ ४. डाकेवाडी वाझोली ५. चव्हाणवाडी ६. वाझोली			३. धामणी	१. धामणी २. मस्करवाडी ३. मस्करवाडी-२ ४. डाकेवाडी वाझोली ५. चव्हाणवाडी ६. वाझोली
		४. गुढे	१. गुढे २. पाचपुतेवाडी			४. गुढे	१. गुढे २. पाचपुतेवाडी
		५. भरेवाडी	१. भरेवाडी २. रामिष्टेवाडी ३. आचरेवाडी ४. कोळगेवाडी ५. मुटलवाडी ६. चौगुलेवाडी काळगाव ७. येळेवाडी			५. भरेवाडी	१. भरेवाडी २. रामिष्टेवाडी ३. आचरेवाडी ४. कोळगेवाडी ५. मुटलवाडी ६. चौगुलेवाडी काळगाव ७. येळेवाडी
		६. काळगाव	१. काळगाव २. लोटळेवाडी ३. तेटमेवाडी			६. काळगाव	१. काळगाव २. लोटळेवाडी ३. तेटमेवाडी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका पाटण -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
			४. करपेवाडी काळगाव ५. मस्करवाडी ६. डाकेवाडी काळगाव ७. लोहारवाडी				४. करपेवाडी काळगाव ५. मस्करवाडी ६. डाकेवाडी काळगाव ७. लोहारवाडी
१० तळमावले	तळमावले	१. साईकडे	१. साईकडे २. ताईगडेवाडी ३. करपेवाडी ४. मानेवाडी	--	--	१. साईकडे	१. साईकडे २. ताईगडेवाडी ३. करपेवाडी ४. मानेवाडी
	२. मालदन	१. मालदन २. साबळेवाडी ३. माण्याचीवाडी मालदन. ४. भिलारवाडी ५. सुतारवाडी				२. मालदन	१. मालदन २. साबळेवाडी ३. माण्याचीवाडी मालदन. ४. भिलारवाडी ५. सुतारवाडी
	३. शेंडेवाडी	१. शेंडेवाडी २. गलमेवाडी ३. चाळकेवाडी				३. शेंडेवाडी	१. शेंडेवाडी २. गलमेवाडी ३. चाळकेवाडी
	४. कुंभारगाव	१. कुंभारगाव २. शिबेवाडी कुंभारगाव ३. पोतेकरवाडी ४. बामणवाडी ५. वायचळवाडी				४. कुंभारगाव	१. कुंभारगाव २. शिबेवाडी कुंभारगाव ३. पोतेकरवाडी ४. बामणवाडी ५. वायचळवाडी
	५. चिखलेवाडी	१. चिखलेवाडी २. माटेकरवाडी कुंभारगाव. ३. वरेकरवाडी ४. जांभुळवाडी ५. बोगेवाडी ६. माण्यावाडी कुंभारगाव.				५. चिखलेवाडी	१. चिखलेवाडी २. माटेकरवाडी कुंभारगाव. ३. वरेकरवाडी ४. जांभुळवाडी ५. बोगेवाडी ६. माण्याचीवाडी कुंभारगाव.
	६. खळे	१. खळे २. काढणे ३. तुपेवाडी ४. शिद्रुकवाडी ५. बागलवाडी				६. खळे	१. खळे २. काढणे ३. तुपेवाडी ४. शिद्रुकवाडी ५. बागलवाडी

अनुसूची 'ब' -- चालू

तालुका पाटण

नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे नाव	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे मुख्यालय	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जे	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे
१	२	३	४
१. येराड	येराड	१. येराड	१. तामकडे २. बनपेठवाडी ३. जोतिबाचीवाडी ४. काळोली ५. येराड
		२. मूळगाव	१. चेवालेवाडी २. नेरळे ३. पिंपळगाव ४. मूळगाव ५. डोंगरोबाचीवाडी
		३. तळीये	१. तळीये २. रिसवड ३. चाफेर ४. गोठणे
		४. मणेरी	१. मणेरी २. लेंडोरी ३. गुंजाळी ४. झाकडे
		५. मारुल तर्फ पाटण	१. वाजेगाव मारुल २. डोणीचा वाडा ३. वांझोळे ४. मारुल तर्फ पाटण ५. शिरळ ६. कराटे
२. आवर्डे	आवर्डे	१. आवर्डे	१. आवर्डे २. बांबवडे ३. आंबळे
		२. मरळोशी	१. निवडे २. जांभेकरवाडी ३. मरळोशी ४. कळंबे ५. जळव ६. डफळवाडी-केंजळवाडी

अनुसूची ' ब ' -- चालू

तालुका पाटण

नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे नाव	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे मुख्यालय	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सजे	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४
		३. मुरुड	१. मुरुड २. गोरेवाडी ३. मालोशी ४. घाटेवाडी ५. पाडेकरवाडी ६. डांगिष्टेवाडी
		४. तोंडोशी	१. तोंडोशी २. बागलेवाडी ३. बामणेवाडी ४. सावरघर ५. कुशी ६. भांबे
		५. घोट	१. ढोरोशी २. घोट

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १५ फेब्रुवारी २०१८.

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७११/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये माण तालुक्यात नवीन महसुली मंडळे निर्माण करणेबाबत व याअनुषंगाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून माण तालुक्यातील सोबतचे अनुसूची ' अ ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील आणि असा अंतिम निर्देश देत आहे की, अशा प्रकारे वगळलेल्या तलाठी सज्जांचे नवीन महसुली मंडळ अनुसूची ' ब ' मध्ये नमूद केलेप्रमाणे अस्तित्वात येईल.

अनुसूची ' अ '

तालुका माण

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेले सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेल्या सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. कुकुड- वाड.	१. कुकुड- वाड.	१. कुकुडवाड २. वडजल ३. ढाकणी ४. नरवणे ५. विरळी ६. जांभुळणी ७. पानवण ८. दिवड	१. कुकुडवाड २. पुकळेवाडी ३. आगासवाडी १. वडजल २. गटेवाडी १. ढाकणी २. धामणी १. नरवणे २. दोरगेवाडी १. विरळी २. चिल्लारवाडी १. जांभुळणी १. पानवण २. वळई १. दिवड २. दिडवाघवाडी	१. विरळी २. जांभुळणी ३. पानवण १. महिमानगड २. पांढरवाडी	१. विरळी २. चिल्लारवाडी १. जांभुळणी १. पानवण २. वळई १. महिमानगड २. उकीर्डे ३. स्वरूपखानवाडी १. पांढरवाडी २. दिवडी ३. कोळेवाडी	१. कुकुडवाड २. पुकळेवाडी ३. आगासवाडी १. वडजल २. घटेवाडी १. ढाकणी २. धामणी १. नरवणे २. दोरगेवाडी १. दिवड २. दिडवाघवाडी १. गोंदवले बु. २. किरकसाल ३. गोंदवले खु. २. जाशी ४. पळशी २. मनकर्णवाडी ५. लोधवडे २. पिंपरी ६. पिंगळी बु. २. पिंगळी खु.	१. कुकुडवाड २. पुकळेवाडी ३. आगासवाडी १. वडजल २. घटेवाडी १. ढाकणी २. धामणी १. नरवणे २. दोरगेवाडी १. दिवड २. दिडवाघवाडी १. गोंदवले बु. १. किरकसाल २. काळेवाडी १. गोंदवले खु. २. जाशी १. पळशी २. मनकर्णवाडी १. लोधवडे २. पिंपरी १. पिंगळी बु. २. पिंगळी खु.

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका माण--चालू

१	२	३	४	५	६	७	८
		७. महिमानगड	१. महिमानगड २. उकीर्डे ३. स्वरूपखानवाडी				
		८. पांढरवाडी	१. पांढरवाडी २. दिवडी ३. कोळेवाडी				
३. म्हसवड	म्हसवड	१. म्हसवड	१. म्हसवड	१. वर-मलवडी	१. वर-मलवडी	१. म्हसवड	१. म्हसवड
		२. म्हसवड-१	२. म्हसवड-१		२. कुरणवाडी	२. म्हसवड-१	२. म्हसवड-१
		३. हिंगणी	१. हिंगणी	२. बनगरवाडी	१. बनगरवाडी	३. हिंगणी	१. हिंगणी
		४. धुळदेव	१. धुळदेव		२. महा. वाडी	४. धुळदेव	१. धुळदेव
		५. पुळकोटी	१. पुळकोटी २. गंगोती	३. शेनवडी	१. शेनवडी २. काळचौडी	५. पुळकोटी	१. पुळकोटी २. गंगोती
		६. देवापूर	१. देवापूर २. शिरताव ३. पळसावडे			६. देवापूर	१. देवापूर २. शिरताव ३. पळसावडे
		७. वर-मलवडी	१. वर-मलवडी २. कुरणवाडी				
		८. बनगरवाडी	१. बनगरवाडी २. महा. वाडी				
		९. शेनवडी	१. शेनवडी २. काळचौडी				
४. मलवडी	मलवडी	१. मलवडी	१. मलवडी २. शिरवली ३. सत्रेवाडी	१. आंधाळी	१. आंधाळी २. कासारवाडी १. बोडके	१. मलवडी	१. मलवडी २. शिरवली ३. सत्रेवाडी
		२. आंधळी	१. आंधळी २. कासारवाडी		२. शिंदी बु. १. टाकेवाडी	२. कळकजाई	१. कुळकजाई २. बोथे
		३. बोडके	१. बोडके २. शिंदी बु.		२. परकंदी		३. खोकडे ४. गाडेवाडी
		४. टाकेवाडी	१. टाकेवाडी २. परकंदी			३. शिंदी खुर्द	५. कळस्करवाडी १. शिंदी खुर्द
		५. कुळकजाई	१. कुळकजाई २. बोथे ३. खोकडे ४. गाडेवाडी ५. कळस्करवाडी			४. वारुगड	२. भांडवली १. वारुगड २. श्रीपालवण ३. खंड्याचीवाडी ४. उगलेवाडी ५. गरडाचीवाडी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका माण--चालू

१	२	३	४	५	६	७	८
		६. शिंदी खुर्द	१. शिंदी खुर्द २. भांडवली				
		७. वारुगड	१. वारुगड २. श्रीपालवण ३. खंड्याचीवाडी ४. उगलेवाडी ५. गरडाचीवाडी				
५. माडी	माडी	१. माडी	१. माडी	--	--	१. माडी	१. माडी
		२. भालवडी	१. भालवडी २. खुटबाव			२. भालवडी	१. भालवडी २. खुटबाव
		३. खडकी	१. खडकी २. भाटकी ३. रांजणी			३. खडकी	१. खडकी २. भाटकी ३. रांजणी
		४. वर-म्हसवड	१. वर-म्हसवड २. वाकी ३. माळवाडी			४. वर-म्हसवड	१. वर-म्हसवड २. वाकी ३. माळवाडी
		५. पर्यंती	१. पर्यंती २. हवालदारवाडी ३. कारखेल			५. पर्यंती	१. पर्यंती २. हवालदारवाडी ३. कारखेल
		६. इंजबाव	१. इंजबाव २. संभूखेड			६. इंजबाव	१. इंजबाव २. संभूखेड
७. शिंगणापूर	शिंगणापूर	१. शिंगणापूर	१. शिंगणापूर २. थादाळे ३. डंगिरेवाडी	--	--	१. शिंगणापूर	१. शिंगणापूर २. थादाळे ३. डंगिरेवाडी
		२. मोही	१. मोही २. डंगिरेवाडी			२. मोही	१. मोही २. डंगिरेवाडी
		३. राणंद	१. राणंद			३. राणंद	१. राणंद
		४. वावरहिरे	१. वावरहिरे			४. वावरहिरे	१. वावरहिरे
		५. दानवलेवाडी	१. दानवलेवाडी २. घेरेवाडी ३. अनभुलेवाडी			५. दानवलेवाडी	१. दानवलेवाडी २. घेरेवाडी ३. अनभुलेवाडी
		६. शेवरी	१. शेवरी २. सोकासन			६. शेवरी	१. शेवरी २. सोकासन
		७. राजवडी	१. राजवडी			७. राजवडी	१. राजवडी

अनुसूची 'ब' -- चालू

तालुका माण

नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे नाव	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे मुख्यालय	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जे	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४
१. वर-मलवडी	वर-मलवडी	१. वर-मलवडी	१. वर-मलवडी २. कुरणवाडी
		२. बनगरवाडी	१. बनगरवाडी २. महाबळेश्वरवाडी
		३. शेनवडी	१. शेनवडी २. काळवोंडी
		४. विरळी	१. विरळी २. चिल्लारवाडी
		५. पानवण	१. पानवण २. वळई
		६. जांभुळणी	१. जांभुळणी
२. आंधळी	आंधळी	१. आंधळी	१. आंधळी २. कासारवाडी
		२. टाकेवाडी	१. टाकेवाडी २. परकंदी
		३. पांढरवाडी	१. पांढरवाडी २. काळेवाडी ३. दिवडी
		४. महिमानगड	१. महिमानगड २. उकीर्डे ३. स्वरूपखानवाडी
		५. बोडके	१. बोडके २. शिंदी बु.

श्वेता सिंगल,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १५ फेब्रुवारी २०१८.

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७१२/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये खटाव तालुक्यात नवीन महसुली मंडळे निर्माण करणेबाबत व याअनुषंगाने सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून खटाव तालुक्यातील सोबतचे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील आणि असा अंतिम निर्देश देत आहे की, अशा प्रकारे वगळलेल्या तलाठी सज्जांचे नवीन महसुली मंडळ अनुसूची 'ब' मध्ये नमूद केलेप्रमाणे अस्तित्वात येईल.

अनुसूची 'अ'

तालुका खटाव

सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. वडूज	१. वडूज	१. वडूज	१. वडूज २. सातेवाडी	१. गुरसाळे	१. गुरसाळे २. शिरसवडी	१. वडूज	१. वडूज २. सातेवाडी
		२. गणेशवाडी	१. गणेशवाडी २. नाईकाचीवाडी ३. उंबर्डे	१. हिंगणे ३. पळशी	१. हिंगणे २. तडवळे १. पळशी	२. गणेशवाडी	१. गणेशवाडी २. नाईकाचीवाडी ३. उंबर्डे
		३. गुरसाळे	१. गुरसाळे २. शिरसवडी	४. अंबवडे	२. वाकळवाडी १. अंबवडे	३. कुरोली सि. ४. मांडवे	१. कुरोली सि. १. मांडवे
		४. कुरोली सि.	१. कुरोली सि.		२. नढबळ		२. पेडगाव
		५. हिंगणे	१. हिंगणे २. तडवळे			५. गोपूज	१. गोपूज २. कुमठे
		६. मांडवे	१. मांडवे २. पेडगाव			६. भुरकवडी	३. गोसाव्याचीवाडी १. भुरकवडी
		७. पळशी	१. पळशी २. वाकळवाडी				२. वाकेश्वर
		८. अंबवडे	१. अंबवडे २. नढबळ				

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका खटाव--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२. खटाव	खटाव	१. खटाव	१. खटाव	१. भोसरे	१. भोसरे	१. खटाव	१. खटाव
		२. धारपुडी	१. धारपुडी		२. वडखळ	२. धारपुडी	१. धारपुडी
			२. दरजाई	२. भुरकवडी	१. भुरकवडी		२. दरजाई
		३. दरुज	१. दरुज		२. वाकेश्वर	३. दरुज	१. दरुज
			२. सुंदरपूर	३. कोकराळे	३. कोकराळे		२. सुंदरपूर
		४. भोसरे	१. भोसरे		२. अंभेरी	४. जाखणगाव	१. जाखणगाव
			२. वडखळ				२. हुसेनपूर
		५. भुरकवडी	१. भुरकवडी				३. गादेवाडी
			२. वाकेश्वर				४. रामोशीवाडी
		६. कोकराळे	१. कोकराळे				५. आमलेवाडी
			२. अंभेरी			५. खातगूण	१. खातगूण
						६. जांब	२. भांडेवाडी
							१. जांब
							२. रामेश्वर
							३. बिलेवाडी
३. पुसेगाव	पुसेगाव	१. पुसेगाव	१. पुसेगाव	१. खातगूण	१. खातगूण	१. पुसेगाव	१. पुसेगाव
		२. विसापूर	१. विसापूर		२. भांडेवाडी	२. विसापूर	१. विसापूर
			२. रेवलकरवाडी	२. जाखणगाव	१. जाखणगाव		२. रेवलकरवाडी
		३. निढळ	१. निढळ		२. रामोशीवाडी	३. निढळ	१. निढळ
			२. कातळगेवाडी		३. आमलेवाडी		२. कातळगेवाडी
		४. कटगूण	१. कटगूण		४. गादेवाडी	४. कटगूण	१. कटगूण
			२. उंबरमळे		५. हुसेनपूर		२. उंबरमळे
			३. जयपूर (काट)	३. जांब	१. जांब		३. जयपूर (काट.)
		५. खातगूण	१. खातगूण		२. रामेश्वर	५. नेर	१. नेर
			२. भांडेवाडी		३. बिलेवाडी		२. वर्धनगड
		६. जाखणगाव	१. जाखणगाव				३. पवारवाडी
			२. रामोशीवाडी				४. फडतरवाडी (नेर)
			३. आमलेवाडी				
			४. गादेवाडी				
			५. हुसेनपूर				
		७. जांब	१. जांब				
			२. रामेश्वर				
			३. बिलेवाडी				

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका खटाव -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
४. बुध	बुध	१. बुध २. ललगुण ३. नेर ४. राजापूर ५. डिस्कळ ६. मोळ ७. चिंचणी	१. बुध २. वेटणे ३. रणसिंगवाडी १. ललगुण २. नागनाथवाडी ३. नवलेवाडी ४. शिंदेवाडी १. नेर २. वर्धनगड ३. पवारवाडी ४. फडतरवाडी (नेर) १. राजापूर २. फडतरवाडी (बुध) ३. काटेवाडी ४. पांगरखेल १. डिस्कळ २. गारवडी १. मोळ २. मांजरवाडी १. चिंचणी २. काळेवाडी ३. अनपटवाडी ४. पांढरवाडी	१. नेर	१. नेर २. वर्धनगड ३. पवारवाडी ४. फडतरवाडी (नेर).	१. बुध २. ललगुण ३. राजापूर ४. डिस्कळ ५. मोळ ६. चिंचणी	१. बुध २. वेटणे ३. रणसिंगवाडी १. ललगुण २. नागनाथवाडी ३. नवलेवाडी ४. शिंदेवाडी १. राजापूर २. फडतरवाडी (बुध) ३. काटेवाडी ४. पांगरखेल १. डिस्कळ २. गारवडी १. मोळ २. मांजरवाडी १. चिंचणी २. काळेवाडी ३. अनपटवाडी ४. पांढरवाडी
५. औंध	औंध	१. औंध २. नांदोशी ३. कळंबी ४. येळीव	१. औंध २. करांडेवाडी ३. जायगाव १. नांदोशी २. त्रिमली ३. खबालवाडी १. कळंबी २. वडी ३. लांडेवाडी १. येळीव २. खरशिगे ३. गणेशवाडी	१. कळंबी १. गोपूज	१. कळंबी २. वडी ३. लांडेवाडी १. गोपूज २. कुमठे ३. गोसाव्याचीवाडी	१. औंध २. नांदोशी ३. येळीव ४. लोणी	१. औंध २. करांडेवाडी ३. जायगाव १. नांदोशी २. त्रिमली ३. खबालवाडी १. येळीव २. खरशिगे ३. गणेशवाडी १. लोणी २. वरुण ३. धकटवाडी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका खटाव -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
	५. लोणी	१. लोणी २. वरुड ३. धकटवाडी				५. कोकराळे ६. भोसरे	१. कोकराळे २. अंभेरी १. भोसरे
	६. गोपूज	१. गोपूज २. कुमठे ३. गोसाव्याचीवाडी					२. वडखळ
६. पुसे- सावळी.	पुसे- सावळी.	१. पुसेसावळी	१. पुसेसावळी २. लक्ष्मीनगर ३. थोरवेवाडी	१. चोराडे २. वांझोळी	१. चोराडे २. शेनवडी १. वांझोळी	१. पुसेसावळी	१. पुसेसावळी २. लक्ष्मीनगर ३. थोरवेवाडी
	२. वडगाव ज. स्वा.	१. वडगाव ज. स्वा. २. उंचीठाणे			२. लाडेगाव ३. रहाटणी	२. वडगाव ज. स्वा.	वडगाव ज. स्वा. उंचीठाणे
	३. राजाचे कुर्ले	१. राजाचे कुर्ले				३. राजाचे कुर्ले	१. राजाचे कुर्ले
	४. पारगाव	१. पारगाव २. गोरेगाव वांगी ३. गिरीजाशंकरवाडी				४. पारगाव	१. पारगाव २. गोरेगाव वांगी ३. गिरीजाशंकरवाडी
	५. चोराडे	१. चोराडे २. शेनवडी				५. कळंबी	१. कळंबी २. वडी
	६. वांझोळी	१. वांझोळी २. लाडेगाव ३. रहाटणी				६. पळशी	३. लांडेवाडी १. पळशी २. वाकळवाडी
७. निमसोड	निमसोड	१. निमसोड	१. निमसोड	१. मोराळे	१. मोराळे	१. निमसोड	१. निमसोड
	२. भूषणगड	१. भूषणगड २. होळीचागाव ३. मुसांडवाडी			२. मरडवाक ३. गुंडेवाडी	२. भूषणगड	१. भूषणगड २. होळीचागाव ३. मुसांडवाडी
	३. मोराळे	१. मोराळे २. मरडवाक ३. गुंडेवाडी	२. पिंपरी		१. पिंपरी		
	४. पिंपरी	१. पिंपरी २. सूर्याचीवाडी ३. दातेवाडी	३. चितळी		२. सूर्याचीवाडी ३. दातेवाडी १. चितळी	३. गुरसाळे ४. अंबवडे	१. गुरसाळे २. शिरसवडी १. अंबवडे
	५. चितळी	१. चितळी २. शेडगेवाडी ६. म्हासुर्णे		४. म्हासूर्णे	१. म्हासूर्णे	५. चोराडे	२. नढवळ १. चोराडे २. शेनवडी
				१. म्हासुर्णे		६. वांझोळी	१. वांझोळी २. लाडेगाव ३. रहाटणी

अनुसूची ' अ '--चालू

तालुका खटाव--चालू

१	२	३	४	५	६	७	८
८. मायणी	मायणी	१. मायणी २. कानकात्रे ३. पडळ ४. विखळे ५. पाचवड ६. कलेढोण ७. तरसवाडी	१. मायणी २. कानकात्रे ३. अनफळे १. पडळ २. कान्हरवाडी ३. हिवरवाडी १. विखळे २. ढोकळवाडी १. पाचवड २. मुळीकवाडी १. कलेढोण १. तरसवाडी २. गारुडी ३. गारळेवाडी	१. कानकात्रे २. पडळ ३. विखळे ४. पाचवड ५. कलेढोण ६. तरसवाडी	१. कानकात्रे २. अनफळे १. पडळ २. कान्हरवाडी ३. हिवरवाडी १. विखळे २. ढोकळवाडी १. पाचवड २. मुळीकवाडी १. कलेढोण १. तरसवाडी २. गारुडी ३. गारळेवाडी	१. मायणी २. धोंडेवाडी ३. मोराळे ४. पिंपरी ५. चितळी ६. म्हासूर्णे	१. मायणी १. धोंडेवाडी २. गोरेगाव (निम) १. मोराळे २. मरडवाक ३. गुंडेवाडी १. पिंपरी २. सूर्याचीवाडी ३. दातेवाडी १. चितळी २. शेडगेवाडी १. म्हासूर्णे
९. कातर- खटाव	कातर- खटाव	१. कातरखटाव २. एनकूळ ३. पळसगाव ४. धोंडेवाडी ५. डांभेवाडी ६. बोंबाळे	१. कातरखटाव २. येरळवाडी १. एनकूळ २. कणसेवाडी ३. खातवळ १. पळसगाव २. माने/तुपेवाडी ३. बनपुरी १. धोंडेवाडी २. गोरेगाव (निम) १. डांभेवाडी २. यलमरवाडी १. बोंबाळे २. डाळमोडी	१. धोंडेवाडी	१. धोंडेवाडी २. गोरेगाव (निम)	१. कातरखटाव २. एनकूळ ३. पळसगाव ४. डांभेवाडी ५. बोंबाळे ६. हिंगणे	१. कातरखटाव २. येरळवाडी १. एनकूळ २. कणसेवाडी ३. खातवळ १. पळसगाव २. माने/तुपेवाडी ३. बनपुरी १. डांभेवाडी २. यलमरवाडी १. बोंबाळे २. डाळमोडी १. हिंगणे २. तडवळे

अनुसूची ' ब '

तालुका खटाव

नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे नाव	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे मुख्यालय	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जे	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४
१. कलेढोण	कलेढोण	१. कलेढोण	१. कलेढोण

अनुसूची 'ब' -- चालू

तालुका खटाव--चालू

नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे नाव	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळाचे मुख्यालय	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सजे	नवीन अस्तित्वात येणाऱ्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४
		२. तरसवाडी	१. तरसवाडी
			२. गारळेवाडी
			३. गारुडी
		३. पाचवड	१. पाचवड
			२. मुळीकवाडी
		४. विखळे	१. विखळे
			२. ढोकळवाडी
		५. पडळ	१. पडळ
			२. हिवरवाडी
			३. कान्हवाडी
		६. कानकात्रे	१. कानकात्रे
			२. अनफळे

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १५ फेब्रुवारी २०१८.

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७१३/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये फलटण तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम निर्देश देत आहे की, या अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून फलटण तालुकेतील सोबतचे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील.

अनुसूची ' अ '

तालुका फलटण

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेले सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेल्या सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. फलटण	१. फलटण	१. फलटण २. फलटण ३. धुळदेव ४. कोळकी ५. सस्तेवाडी ६. जाधववाडी ७. फरांदवाडी ८. खुंटे ९. निभोरे	१. फलटण १. धुळदेव २. अलगुडेवाडी १. कोळकी १. सस्तेवाडी २. चौधरवाडी १. जाधववाडी २. झिरपवाडी १. फरांदवाडी २. ठाकूरकी १. खुंटे २. शिंदेवाडी १. निभोरे २. ढवळेवाडी ३. वडजल ४. काशीदवाडी	१. धुळदेव	१. धुळदेव २. अलगुडेवाडी	१. फलटण २. फलटण-१ ३. कोळकी ४. सस्तेवाडी ५. जाधववाडी ६. फरांदवाडी ७. खुंटे ८. निभोरे	१. फलटण २. फलटण १. कोळकी १. सस्तेवाडी २. चौधरवाडी १. जाधववाडी २. झिरपवाडी १. फरांदवाडी २. ठाकूरकी १. खुंटे २. शिंदेवाडी १. निभोरे २. ढवळेवाडी ३. वडजल ४. काशीदवाडी
२. राजाळे	राजाळे	१. राजाळे २. सांगवी ३. सोमथळी ४. विडणी ५. पिंप्रद	१. राजाळे २. सोनगाव १. सांगवी १. सोमथळी २. कांबळेस्वर १. विडणी १. पिंप्रद २. टाकळवाडी	१. वडले	१. वडले २. सोनवडी खु. ३. सोनवडी बु.	१. राजाळे २. सांगवी ३. सोमथळी ४. विडणी ५. पिंप्रद	१. राजाळे २. सोनगाव १. सांगवी १. सोमथळी २. कांबळेस्वर १. विडणी १. पिंप्रद २. टाकळवाडी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका फलटण -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		६. वडले	१. वडले २. सोनवडी खु. ३. सोनवडी बु.			६. धुळदेव	१. धुळदेव २. अलगुडेवाडी
३. गिरवी	गिरवी	१. गिरवी	१. गिरवी २. धुमाळवाडी ३. बोडकेवाडी			१. गिरवी	१. गिरवी २. धुमाळवाडी ३. बोडकेवाडी
		२. निरगुडी	१. निरगुडी २. विंचुर्णी			२. निरगुडी	१. निरगुडी २. विंचुर्णी
		३. कुरवली खु.	१. कुरवली खु. २. तावडी			३. कुरवली खु.	१. कुरवली खु. २. तावडी
		४. सासकल	१. सासकल २. भाडळी बु. भाडळी खु.			४. सासकल	१. सासकल २. भाडळी बु. भाडळी खु.
		५. दालवडी	१. दालवडी २. मांडवखडक ३. मिरेवाडी			५. दालवडी	१. दालवडी २. मांडवखडक ३. मिरेवाडी
		६. दुधेबावी	१. दुधेबावी २. तिरकवाडी			६. दुधेबावी	१. दुधेबावी २. तिरकवाडी
		७. उपळवे	१. उपळवे २. तरडफ ३. वेळोशी			७. उपळवे	१. उपळवे २. तरडफ ३. वेळोशी
						८. वडले	१. वडले २. सोनवडी खु. ३. सोनवडी बु.

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १५ फेब्रुवारी २०१८.

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७१४/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये कोरेगाव तालुकेत सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम निर्देश देत आहे की, या अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून कोरेगाव तालुकेतील सोबतचे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील.

अनुसूची ' अ '

तालुका कोरेगाव

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेले सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेल्या सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जानंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जानंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. कोरेगाव	१. रहिमतपूर	१. रहिमतपूर	१. रहिमतपूर	--	--	१. रहिमतपूर	१. रहिमतपूर
	२. रहिमतपूर-१	१. रहिमतपूर				२. रहिमतपूर-१	१. रहिमतपूर
	३. धामणे	१. धामणे	२. सायगाव			३. धामणे	१. धामणे
	४. सासुर्वे	१. सासुर्वे				४. सासुर्वे	१. सासुर्वे
	५. न्हावी बु.	१. न्हावी बु.	२. पवारवाडी			५. न्हावी बु.	१. न्हावी बु.
	६. वेळू	१. वेळू	२. बेलेवाडी			६. वेळू	१. वेळू
		३. पिंपरी					२. बेलेवाडी
	७. साप	१. साप				७. साप	३. पिंपरी
							१. साप

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १५ फेब्रुवारी २०१८.

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७१५/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये महाबळेश्वर तालुकेत सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम निर्देश देत आहे की, या अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून महाबळेश्वर तालुकेतील सोबतचे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील.

अनुसूची ' अ '

तालुका महाबळेश्वर

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेले सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील वगळलेल्या सज्जामधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळामधून पुनर्रचनेनुसार वगळण्यात आलेल्या सज्जांनंतर अस्तित्वात राहणारे मंडळातील सज्जामधील गावे
१	२	३	४	५	६	७	८
१. महाबळेश्वर.	१. महाबळेश्वर.	१. मलकापेठ	१. मालकमपेठ २. शिंदोळा ३. भेकवली	--	--	१. मालकमपेठ	१. मालकमपेठ २. शिंदोळा ३. भेकवली
		२. मेटगुताड	१. मेटगुताड २. नार्किंदा ३. क्षेत्र महाबळेश्वर			२. मेटगुताड	१. मेटगुताड २. नार्किंदा ३. क्षेत्र महाबळेश्वर
		३. कुंभरोशी	१. कुंभरोशी २. दरे ३. जावली ४. हरोशी ५. रानआडवागौड			३. कुंभरोशी	१. कुंभरोशी २. दरे ३. जावली ४. हरोशी ५. रानआडवागौड
		४. पारपार	१. पारपार २. सोडपार ३. कुमटे ४. दुधोशी ५. पेठपार ६. बिरमणी			४. पारपार	१. पारपार २. सोडपार ३. कुमटे ४. दुधोशी ५. पेठपार ६. बिरमणी
		५. शिरवली	१. शिरवली २. बिरवडी ३. कासरुड ४. मेटतळे ५. हातलोट ६. घोणसपूर			५. शिरवली	१. शिरवली २. बिरवडी ३. कासरुड ४. मेटतळे ५. हातलोट ६. घोणसपूर
		६. चतुरबेट	१. चतुरबेट २. गारोशी ३. दुधगाव ४. झांझवड ५. देवळी ६. कळमगाव			६. चतुरबेट	१. चतुरबेट २. गारोशी ३. दुधगाव ४. झांझवड ५. देवळी ६. कळमगाव

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका महाबळेश्वर -- चालू

१	२	३	४	५	६	७	८
		७. खरोशी	१. खरोशी २. शिरनार ३. दाभेदाभेकर ४. दाभेमोहन			७. खरोशी	१. खरोशी २. शिरनार ३. दाभेदाभेकर ४. दाभेमोहन
२. पाचगणी	पाचगणी	१. पाचगणी	१. पाचगणी २. दांडेघर ३. तायघाट	--	--	१. पाचगणी	१. पाचगणी २. दांडेघर ३. तायघाट
		२. भिलार	१. भिलार २. कासवंड ३. दानवली ४. उंबरी ५. धावली			२. भिलार	१. भिलार २. कासवंड ३. दानवली ४. उंबरी ५. धावली
		३. गुरेघर	१. गुरेघर २. भोसे ३. धनगरवाडी ४. अवकाळी ५. पांगारी			३. गुरेघर	१. गुरेघर २. भोसे ३. धनगरवाडी ४. अवकाळी ५. पांगारी
		४. राजापुरी	१. राजापुरी २. खिंगर ३. आंब्रळ ४. गोडवली			४. राजापुरी	१. राजापुरी २. खिंगर ३. आंब्रळ ४. गोडवली
		५. पारुट	१. पारुट २. मांघर ३. मालुसर ४. चिखली ५. घावरी ६. विवर ७. तळदेव			५. पारुट	१. पारुट २. मांघर ३. मालुसर ४. चिखली ५. घावरी ६. विवर ७. तळदेव
		६. माचुतर	१. माचुतर २. टेकवली ३. नावली ४. आढाळ ५. मोळेश्वर ६. धारदेव ७. एरंडल			६. माचुतर	१. माचुतर २. टेकवली ३. नावली ४. आढाळ ५. मोळेश्वर ६. धारदेव ७. एरंडल

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा.

अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-७१६/२०१८.--माननीय प्रधान सचिव, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक प्राफेब-२०१०/प्र. क्र.-११२ (भाग-३)/म-१०, दिनांक १ जून २०१७ व माननीय विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक मह-३/नै.आ/कावि-५५९/२०१७, दिनांक १४ जून २०१७ अन्वये कळविलेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा अधिनियम ४१) चे कलम ४ (२) अन्वये प्रदान करणेत आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक मह-३/अधिअभि/कावि-३७४९/२०१७, दिनांक १५ डिसेंबर २०१७ अन्वये खंडाळा तालुकेत सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम निर्देश देत आहे की, या अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून खंडाळा तालुकेतील सोबतचे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील.

अनुसूची ' अ '

तालुका खंडाळा

सद्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे नाव	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळाचे मुख्यालय	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळातील सज्जांमधील गावे	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम निर्देश देत आहे की, या अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून खंडाळा तालुकेतील सोबतचे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील.	सध्या अस्तित्वात असलेल्या महसुली मंडळांमध्ये बदल करणेबाबत जी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली त्याबाबत कोणाच्याही हरकती प्राप्त न झालेने मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, याद्वारे अंतिम निर्देश देत आहे की, या अंतिम अधिसूचनेच्या दिनांकापासून खंडाळा तालुकेतील सोबतचे अनुसूची 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे काही तलाठी सज्जे त्यामधून वगळले जातील व काही तलाठी सज्जे त्यामध्ये समाविष्ट होतील.
१	२	३	४	५	६	७	८
१. खंडाळा	खंडाळा	१. खंडाळा	१. खंडाळा २. म्हावशी	१. हरळी	१. हरळी २. घाटदरे ३. धावडवाडी	१. खंडाळा	१. खंडाळा २. म्हावशी
		२. बावडा	१. बावडा			२. बावडा	१. बावडा
		३. पारगाव	१. पारगाव २. केसुर्डी ३. वाण्याचीवाडी			३. पारगाव	१. पारगाव २. केसुर्डी ३. वाण्याचीवाडी
		४. अजनूज	१. अजनूज २. अंबारवाडी			४. अजनूज	१. अजनूज २. अंबारवाडी
		५. अहिरे	१. अहिरे २. मोर्वे			५. अहिरे	१. अहिरे २. मोर्वे
		६. असवली	१. असवली २. कण्हेरी			६. असवली	१. असवली २. कण्हेरी
		७. हरळी	१. हरळी २. घाटदरे ३. धावडवाडी			७. लोहोम	१. लोहोम २. झगलवाडी ३. लिंबाचीवाडी ४. कर्णवडी ५. घाडगेवाडी
२. शिरवळ	शिरवळ	१. शिरवळ	१. शिरवळ	१. लोहोम २. शिंदेवाडी ३. मोह तर्फ शिरवळ.	१. लोहोम	१. शिरवळ २. झगलवाडी ३. लिंबाचीवाडी	१. शिरवळ २. शिंदेवाडी ३. मोह तर्फ शिरवळ
		२. नायगाव	१. नायगाव २. वडगाव ३. सांगवी		४. कर्णवाडी ५. घाडगेवाडी	२. नायगाव	१. नायगाव २. वडगाव ३. सांगवी

अनुसूची 'अ' -- चालू

तालुका खंडळा--चालू

१	२	३	४	५	६	७	८
		३. राजेवाडी	१. राजेवाडी २. वडवाडी ३. हरतळी ४. भाटघर ५. कान्हवडी			३. राजेवाडी	१. राजेवाडी २. वडवाडी ३. हरतळी ४. भाटघर ५. कान्हवडी
		४. विंग	१. विंग २. गुठाळे			४. विंग	१. विंग २. गुठाळे
		५. पळशी	१. पळशी			५. पळशी	१. पळशी
		६. जवळे	१. जवळे २. कवटे			६. जवळे	१. जवळे २. कवटे
		७. अतित	१. अतित २. मिरजे			७. अतित	१. अतित २. मिरजे
		८. लोहोम	१. लोहोम २. झगलवाडी ३. लिंबाचीवाडी ४. कर्णवाडी ५. घाडगेवाडी				
३. लोणंद	लोणंद	१. लोणंद २. कोपर्डे	१. लोणंद १. कोपर्डे २. निंबोडी			१. लोणंद २. कोपर्डे	१. लोणंद १. कोपर्डे २. निंबोडी
		३. खेड बु.	१. खेड बु.			३. खेड बु.	१. खेड बु.
		४. पाडेगाव	१. पाडेगाव २. बाळूपाटलाची- वाडी ३. पिंपरे बु. ४. बावकलवाडी ५. मरिआईचीवाडी			४. पाडेगाव	१. पाडेगाव बाळूपाटलाची- वाडी. ३. पिंपरे बु. ४. बावकलवाडी ५. मरिआईचीवाडी
		५. बोरी	१. बोरी २. सुखेड ३. पाडळी ४. येळेवाडी			५. बोरी	१. बोरी २. सुखेड ३. पाडळी ४. येळेवाडी
						६. हरळी	१. हरळी २. घाटदरे ३. धावडवाडी

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी, सातारा.

या संस्थेस या कार्यालयाकडील क्रमांक सनुज/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-२०१५/बंदसंस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक २६ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे.

जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./२७१७/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मल प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुधीर दे. खंबायत, सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **शुभंम प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, नारायणगाव, या संस्थेस या कार्यालयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-२०१५/बंदसंस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक २६ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे. जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

अंतिम आदेश

अंतिम आदेश

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./२७१६/सन २०१६.-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मल
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुधीर दे. खंबायत, सहायक निबंधक,
सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असा आदेश देतो
की, शुभंम प्रेसिडिज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, नारायणगाव,
या संस्थेस या कार्यालयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-
२०१५/बंदसंस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक
२६ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे.
जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

अंतिम आदेश

अंतिम आदेश

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./२७१५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मल प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुधीर दे. खंबायत, सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **गौरीनंदन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, नारायणगाव, या संस्थेस या कार्यालयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-२०१५/बंदसंस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक २६ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे. जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./२७०६/सन २०१६.-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मल
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुधीर दे. खंबायत, सहायक निबंधक,
सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असा आदेश देतो
की, **घरणग्रस्त सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, हिरेव बु., या संस्थेस
या कार्यालयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-२०१५/
बंदसंस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक २६
ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे.
जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./२६१०/सन २०१६-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुधीर दे. खंबायत, सहायक निबंधक,
सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असा आदेश देतो
की, **कुकडी भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**, हिरडी,
या संस्थेस या कार्यलयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-
२०१५/बंद संस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक
२६ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे.
जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./२६८५/सन २०१६.-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सधीर दे. खंबायत, सहायक निबंधक,

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./२६४३/सन २०१६.-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सधीर दे. खंबायत, सहायक निबंधक,

जुन्नर, ३१ डिसेंबर २०१५.

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./जाहीर नोटीस/२७६५/
सन २०१६. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२)
अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुधीर दे. खंबायत, सहायक
निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असा
आदेश देतो की, **गुरुदत्त सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सोमतवाडी,
या संस्थेस या कार्यालयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था

जुन्नर, २९ फेब्रुवारी २०१६.

आदेश देतो की, **लक्ष्मीकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, जुन्नर, या संस्थेस या कार्यालयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-२०१५/बंदसंस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक २ नोव्हेंबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.

जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

अंतिम आदेश

क्रमांक सनिजु/सर्वेक्षण अवसायन/क.१०२/अ.आ./जाहीर नोटीस/२७२०/सन २०१६. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुधीर दे. खंबायत, सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **जिजाई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, जुन्नर, या संस्थेस या कार्यालयाकडील क्रमांक सनिजु/सर्व सहकारी संस्था सर्वेक्षण-२०१५/बंदसंस्था/मध्यंतरीय आदेश/का.क. १०२/१०३/सन २०१५, दिनांक २६ ऑक्टोबर २०१५ रोजी दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.

सुधीर दे. खंबायत,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.

जुन्नर, ३० जानेवारी २०१६.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६०/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/११७७३/२०११-१२, दिनांक १६ मार्च २०१२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **गिरी बालाजी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३४/२, प्लॉट नंबर ११२, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विलेप वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए २/(ओ)/जीएनएल/१२४३/२००५-०६, दिनांक २६ ऑगस्ट २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **राजमाता स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित**, गणेशनगर, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर.आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विलेप वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५९/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२(ओ)/जीएनएल/९८२/२००४-०५, दिनांक २९ जुलै २००४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **डॉ. बाबासाहेब स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २७, पंचशिलनगर, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विलेप वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०७५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/(ओ)/जीएनएल/६६२/२००२-०३, दिनांक ०९ जुलै २००२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **महाराष्ट्र स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित**, नागपूर चाळ, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर.आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विलेप वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०७४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/(ओ)/जीएनएल/१२४३/२००५-०६, दिनांक २६ ऑगस्ट २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **महिला स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित**, वडगावशेरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर.आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विलेप वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१५९/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/१०३२७/२०१०-११, दिनांक ०४ जुलै २०१०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **प्रथमेश हेरिटेज सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३४, हिस्सा नंबर १, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर.आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विलेप वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१५८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(ओएच)/३६१/१९९१/९२, दिनांक १७ जानेवारी १९९२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **सुवर्ण दिन सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३४/२, प्लॉट नंबर ६९, विद्यानगर, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर.आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विलेप वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१४५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/५८८०/२००२-०३, दिनांक २९ जुलै २००२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **रचना शिक्षक सहकारी गृह संस्था मर्यादित**, ६/२/१, खराडी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी (२) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१४४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/१५६८/१९८१-८२, दिनांक ३० एप्रिल १९८१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **कृष्णा-यमुना सहकारी गृह संस्था मर्यादित**, वडगावशेरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी (२) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१४३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/एचएसजी/(टीओ)/१६४४/१९८०-८१, दिनांक १८ नोव्हेंबर १९८०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **अॅरा व्ह्यू सहकारी गृह संस्था मर्यादित**, कळस, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी (२) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१४२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/एचएसजी/(टीसी)/४९३१/२०००-०१, दिनांक ०६ मे २०००, अन्वये नोंदविण्यात आलेली, **मिगचॉप सहकारी गृह संस्था मर्यादित**, प्लॉट नंबर ४३, लोहगाव, विमाननगर कॉलनी, पुणे-१४ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी (२) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१४१/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/एचएसजी/(टीसी)/२६१२/१९९२-९३, दिनांक १५ ऑक्टोबर १९९२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **क्लोव्हर म्युज सहकारी गृह संस्था मर्यादित**, प्लॉट नंबर ६४-अ + बी, सर्व्हे नंबर १९९, २०४, २०५, २०६/१, २०९/१, विमाननगर, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी (२) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०३५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/जीआरएस/४८२८/२००३-०४, दिनांक ०४ मार्च २००४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **जयश्रीराम स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०३६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/जीआरएस/४१४७७/२००९-१०, दिनांक ०१ ऑक्टोबर २००९, अन्वये नोंदविण्यात आलेली, **उत्कर्ष अपंग स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, गट नंबर १६२९, नविनल ११२३, वाघोली केसनंद फाट, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०३८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/(४)/जीआरएस/१४६८/२००८-०९, दिनांक ०२ जुलै २००८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **श्री म्हासोबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४०/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/जीआरएस/४१४७९/२००९-१०, दिनांक २८ जानेवारी २०१०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **श्री बालाजी भक्ती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, लोहगाव, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/जीएनएल/९६६/२००४-०५, दिनांक २९ सप्टेंबर २००४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **संतोष स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३४/२, टिंगरेनगर, धानोरी, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/(ओ)/जीएनएल/४६७/२०००-०१, दिनांक १९ डिसेंबर २०००, अन्वये नोंदविण्यात आलेली, **साईबाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर १९१, नागपूर चाळ, येरवडा, पुणे, वार्ड क्रमांक ६१२ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/जीएनएल/४६३०/२००१-०२, दिनांक २७ ऑगस्ट २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **यशोदिप स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, धानोरी, भैरवनगर, सर्व्हे नंबर ४९, प्लॉट क्रमांक २९/२२, पुणे-१५ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/जीएनएल/८२४/२००३-०४, दिनांक ०६ ऑगस्ट २००३, अन्वये नोंदविण्यात आलेली, **रणझुजार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ५१/२१४, भैरवनगर, धानोरी, पुणे-१५ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/(ओ)/जीएनएल/६६१/२००१-०२, दिनांक १८ ऑक्टोबर २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **सेनानी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था गंगाधरपंत सोसायटी**, नंबर १, प्लॉट क्रमांक ५, विश्रान्तवाडी, पुणे-१५ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४७/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/(ओ)/जीएनएल/५३२/२००१-०२, दिनांक २३ नोव्हेंबर २०००, अन्वये नोंदविण्यात आलेली, **एकता महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, कंदवाळ, कळस, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५०/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/(ओ)/जीएनएल/१२४५/२००५-०६, दिनांक २१ नोव्हेंबर २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **प्रज्ञा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर १७, सिद्धार्थनगर, धानोरी, पुणे-१५ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/(ओ)/जीएनएल/७८९/२००३-०४, दिनांक १७ डिसेंबर २००३, अन्वये नोंदविण्यात आलेली, **टॅलेन्ट सर्च ग्रुप स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ५२, सेक्टर नंबर ३८, भैरवनगर, पुणे-१५ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०४९/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/(ओ)/९८९/२००४-०५, दिनांक २९ जुलै २००४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **उदय महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २११/अ, निलांजली सोसायटी, कल्याणीनगर, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५१/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/(ओ)/१२४९/२००६-०७, दिनांक ०६ मे २००६, अन्वये नोंदविण्यात आलेली, **लुंबिनी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, शॉप नंबर ४३, खडकी कॅन्टोमेंट, रॅजहिल्स, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५७/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/(ओ)/९८७/२००४-०५, दिनांक १७ मे २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, १९१, नागपूर चाळ, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०७२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/जीआरएस/६१९/२०००-०१, दिनांक ३० डिसेंबर २०००, अन्वये नोंदविण्यात आलेली, **लोकमान्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३९, प्रेमनगर, वडगावशेरी, पुणे-१४ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/(ओ)/४७०/२०००-०१, दिनांक १५ मार्च २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, ११/९, रेंजहिल्स, खडकी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/(ओ)/९८८/२००४-०५, दिनांक १७ मार्च २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **जीवन विकास स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, नवी खडकी, सुभाषनगर, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/(ओ)/६५९/२००१-०२, दिनांक १४ मे २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **स्वयंशक्ती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, भिसे चेंबर्स, औंध रोड, खडकी, पुणे-३ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/ (ओ)/९८३/२००४-०५, दिनांक ०५ ऑगस्ट २००४, अन्वये नोंदविण्यात आलेली, युवा सार्वगण स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, २०७, नवी खडकी, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०३३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/ (ओ)/६५८/२००१-०२, दिनांक ०२ मे २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, श्री स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, सी-६४, बीडी कामगार वसाहत, गोल्फ क्लब, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, कनिष्ठ लिपिक, विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०५६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/ (ओ)/६६४/२००२-०३, दिनांक २२ ऑगस्ट २००२, अन्वये नोंदविण्यात आलेली, त्रिरत्न महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, बाबासाहेब आंबेडकर हौसिंग सोसायटी, डॉ. ४, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०३४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/जीआरएस/४१३६७/ २००७-०८, दिनांक २९ जानेवारी २००८, अन्वये नोंदविण्यात आलेली, हवेली तालुका अकॉट स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, सर्व्हे नंबर ३०/२/ड, प्लॉट नंबर १३, विशाल स्नेह हौसिंग, चंदननगर, खराडी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.
पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

અંતરિમ આદેશ

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

અંતરિમ આદેશ

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३०६०/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/जीआरएस/४१६४४/२०१०-११, दिनांक २० ऑक्टोबर २०१०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **नवनिर्माण स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २४/ब-४, सोपाननगर, वडगावशेरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२२५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीसी)/२९६०/१९९३-९४, दिनांक २८ फेब्रुवारी १९९४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **नसीब सहकारी गृह संस्था मर्यादित**, या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहरेकर, लिपिक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-४, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२२४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीसी)/५१५८/२००१-०२, दिनांक २३ जानेवारी २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **पीएस प्लाझा सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ९/३, अ/३+९/३-ब, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहरेकर, लिपिक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-४, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२२३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीसी)/७१४०/२००४-०५, दिनांक ०२ जानेवारी २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **हिराराही सहकारी गृह संस्था मर्यादित**, सिटीएस नंबर २५७ ते २६०, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहरेकर, लिपिक, अधिन विशेष लेखापरिक्षक, वर्ग-४, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२१८/सन २०१६.-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन)
व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार
मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/
४/एचएसजी/(टीसी)/६४४४/२००३-०४, दिनांक २७ जून २००३, अन्वये
नोंदविण्यात आलेली, **माधव सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर
५६/५७, वडगावशेरी, पुणे-१४ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश
देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे
कलम १०३ प्रमाणे श्री. एम. एस. नेहूल, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय
विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही
शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२१७/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएससी/ (टीसी)/९१७९/२००८-०९, दिनांक २२ ऑगस्ट २००८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **मिथीलानगरी सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३९/ ३/३४, वडगावशेरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एम. एस. नेहूल, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अध्यावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही
शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२१६/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/ (टीसी)/८८९६/२००७-०८, दिनांक २७ फेब्रुवारी २००८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **श्रीगणेश सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २८९, प्लॉट नंबर ११३, कळस, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एम. एस. नेहूल, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अध्यावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही
शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२१५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/ (टीसी)/९६००/२००८-०९, दिनांक ०१ सप्टेंबर २००९, अन्वये नोंदविण्यात आलेली, **नैनादेवी होम्स् सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ४५, हिस्सा नंबर ६/१+६/३, खराडी रोड, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एम. एस. नेहल, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही
शिक्क्यानिशी व कार्यालयीन मद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२१०/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीसी)/६३९१/२००३-०४, दिनांक १७ सप्टेंबर २००३, अन्वये नोंदविण्यात आलेली, **इमराल्ड रेसिडेन्सी सहकारी गृह संस्था मर्यादित**, प्लॉट नंबर ४६/१, सिटीएस ४९, सर्व्हे नंबर १९९, २०४, २०५, २०६/१ व २००९/१, विमाननगर, लोहगाव, पुणे-४६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एम. एस. नेहल, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२०९/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/१०२५८/२००९-१०, दिनांक २२ डिसेंबर २००९, अन्वये नोंदविण्यात आलेली, **ज्योती टुलिप सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २३२/१+२, लोहगाव, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२०८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीओ)/११६३/२००५-०६, दिनांक २२ नोव्हेंबर २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **डिफेन्स पर्सन्सल सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३५, लोहगाव, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२०७/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/५/एचएसजी/(टीसी)/१५५६३/२०१३-१४, दिनांक २६ नोव्हेंबर २०१३, अन्वये नोंदविण्यात आलेली, **अरोम रेसिडेन्सी सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २/२/१+२/३, खराडी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२०२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/३७२१/१९९६-९७, दिनांक २१ डिसेंबर १९९६, अन्वये नोंदविण्यात आलेली, **सदगुरु साईकृपा सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३७/१, प्लॉट नंबर ४, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२, (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२०१/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीओ)/७२४/१९९५-९६, दिनांक ०९ एप्रिल १९९५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **आशिर्वाद सहकारी गृह संस्था मर्यादित**, भूखंड १ ते ८, सर्व्हे नंबर १०, गोल्फ क्लब रोड, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहेरकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-५ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२००/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/एचएसजी/(टीओ)/८३३/१९७१-७२, दिनांक २७ जुलै १९७२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **झंकार सहकारी गृह संस्था मर्यादित**, मध्यवर्ती कारागृह स्टाफ क्वार्टर्स, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहेरकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-६ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२९९/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीओ)/५६५/१९९०-९१, दिनांक १४ सप्टेंबर १९९१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **लोकमंगल सहकारी गृह संस्था मर्यादित**, वार्ड नंबर ६२, खोली क्रमांक ४, सुभाषनगर, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहेरकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-७ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२९८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीसी)/७२१५/२००४-०५, दिनांक २१ मार्च २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **गुलमोहोर इलिंगन्स सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर १९९+२०४+२०५+२०६+२०९/१, लोहगाव, पुणे-५ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहरेकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-८ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३२९७/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/५/एचएसजी/(टीसी)/१५९४२/२०१४-१५, दिनांक १८ सप्टेंबर २०१४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **केशव रेसिडेन्सी सहकारी गृह संस्था मर्यादित**, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहरेकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-९ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१९६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/८३९०/२००७-०८, दिनांक ०८ एप्रिल २००७, अन्वये नोंदविण्यात आलेली, **श्री हंस अँव्हेन्यू सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ६७, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहरेकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-१० यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१९५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/५९६५/२००२-०३, दिनांक २६ सप्टेंबर २००३, अन्वये नोंदविण्यात आलेली, **विमान कॉर्नर सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ६७/१, बी-२-३, प्लॉट नंबर १४, विद्यानगर, धानोरी, तालुका हवेली जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहरेकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-११ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१९४/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीसी)/५९७७/२००२-०३, दिनांक १० ऑगस्ट २००२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **अक्षय अबोड सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर १६२/२, प्लॉट नंबर ४, आदर्श कॉलनी, टिंगरेनगर, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहेरकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-१२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१९३/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/५/एचएसजी/(टीसी)/१५५९८/२०१४-१५, दिनांक ११ एप्रिल २०१४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **श्री दत्तात्रय सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ४६, अ-१, सीटीएस नंबर १४७, प्लॉट नंबर बी-९, कस्तुबा सासोयट, विश्रान्तवाडी, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहेरकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-१३ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१९२/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/५/एचएसजी/(टीसी)/१५९४५/२०१४-१५, दिनांक १९ सप्टेंबर २०१४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **अपेक्षा सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ४६/अ-१, प्लॉट नंबर २९-ब, कस्तुबा हौसिंग सोसायटी, विश्रान्तवाडी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहेरकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-१४ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१९०/सन २०१६.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/एचएसजी/(टीओ)/३३५/१९८८-८९, दिनांक १७ डिसेंबर १९८८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **समभाव टेनंटस सहकारी गृह संस्था मर्यादित**, झोपडी क्रमांक ४०१, ४०४ ते ४०८ व ४३७, ४३९ ते ४५८ सर्व्हे नंबर ४५८, सर्व्हे क्रमांक १९१, नागपूर चाळ, येरवडा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. प्रियांका आहेरकर, कनिष्ठ लिपिक, अधिन द्वितीय विशेष लेखा परिक्षक, वर्ग-१४ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधीतांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१८६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/५/एचएसजी/(टीसी)/१५५९९/२०१४-१५, दिनांक ११ एप्रिल २०१४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **प्रज्ञा गार्डन सहकारी गृह संस्था मर्यादित**, हिस्सा नंबर १४, १५, १६/१, व सध्दे नंबर ५१, हिस्सा नंबर ३-बी, वडगावशेरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१८५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/५/जीएनएल/(ओ)/१२५३/२००८-०९, दिनांक ११ एप्रिल २००८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **दिप्ती स्वयंरोजगार सहकारी गृह संस्था मर्यादित**, ३/२५, त्रिदलनगर, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१८४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/जीआरएस/१४७२/२००८-०९, दिनांक ०४ नोव्हेंबर २००८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **संग्राम स्वयंरोजगार सहकारी गृह संस्था मर्यादित**, ११/९, रेंजहिल्स, खडकी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१८३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/जीएनएल/(ओ)/४६५/२०००-०१, दिनांक ३० नोव्हेंबर २०००, अन्वये नोंदविण्यात आलेली, **शिवदुर्गा स्वयंरोजगार सहकारी गृह संस्था मर्यादित**, २६८/२१, फुलेनगर, आळंदीरोड, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. घोडके, लेखापरिक्षक, सहायक सहकारी अधिकारी, अधिन यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१८२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/(ओ)/जीएनएल/४७०/२०००-०१, दिनांक १५ मार्च २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **प्रगती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, रेंजहिल्स, खडकी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. एम. जे. कुलुंगे, लेखापरिक्षक, सहायक सहकारी अधिकारी, अधिन यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१८१/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/जीआरएस/६१६/२०००-०१, दिनांक २२ डिसेंबर २०००, अन्वये नोंदविण्यात आलेली, **सोमेश्वर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१८०/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/आरएसआर/(सीआर)/१५९८/१९९७-९८, दिनांक ३० मे १९९८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **इंद्रायणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, भावडी, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७९/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/आरएसआर/(सीआर)/४३७/१९८७-८८, दिनांक २२ डिसेंबर १९८८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **संत तुकाराम सहकारी पतसंस्था मर्यादित**, खराडी, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/आरएसआर/(सीआर)/२५७४/२००२-०३, दिनांक २७ सप्टेंबर २००२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **यशराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, वडगावशेरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७७/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/५/आरएसआर/(सीआर)/३२०१/२०१२-१३, दिनांक ०६ डिसेंबर २०१२, अन्वये नोंदविण्यात आलेली, **संजीवन ग्रामीण विगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर १६१५, उबाळेनगर, वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/आरएसआर/(सीआर)/१८३९/१९९९-२०००, दिनांक १३ डिसेंबर १९९९, अन्वये नोंदविण्यात आलेली, **शिवतेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, मु.पो. कोलवडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. संजय खडके, कनिष्ठ लिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-५ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/आरएसआर/(सीआर)/२२३२/२००१-०२, दिनांक १३ सप्टेंबर २००१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, येरवडा, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. संजय खडके, कनिष्ठ लिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-५ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/बीएनके/२८०/१९७७-७८, दिनांक १५ ऑगस्ट १९७७, अन्वये नोंदविण्यात आलेली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, येरवडा, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. संजय खडके, कनिष्ठ लिपिक अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-५ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/पीआरडी/(एल)/१४१/१९७४-७५, दिनांक ०३ एप्रिल १९७४, अन्वये नोंदविण्यात आलेली, **श्रमिक महिला मजूर सहकारी संस्था मर्यादित**, नगर रोड, मॅचवेल फॅक्टरी, पुणे-४११०१४ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६७/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/पीआरडी/(एल)/१०६९/२०१०-११, दिनांक १९ जुलै २०१०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **धर्मवीर मजूर सहकारी संस्था मर्यादित**, मु.पो. लोणीकंद, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६६/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/पीआरडी/(एल)/१०७/१९८१-८३, दिनांक ३१ डिसेंबर १९८१, अन्वये नोंदविण्यात आलेली, **शैलजा मजूर सहकारी संस्था मर्यादित**, कळस, तालुका हवेली, जिल्हा, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. बी. एल. साबळे, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६५/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक बी/१९५७-५८, दिनांक १६ मे १९५७, अन्वये नोंदविण्यात आलेली, **चंद्रमौळी सहकारी संस्था मर्यादित**, लोहगाव रोड, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६४/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/९११४/२००८-०९, दिनांक ०५ ऑगस्ट २००८, अन्वये नोंदविण्यात आलेली, **विशाल प्राईड सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३५/३, प्लॉट नंबर १, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, लेखापरिक्षक, सहायक सहकारी अधिकारी, अधिन यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६३/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/७५४२/२००५-०६, दिनांक २९ नोव्हेंबर २००५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **अनमोल सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३५/३, धानोरी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, लेखापरिक्षक, सहायक सहकारी अधिकारी, अधिन यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/८८५१/२००७-०८, दिनांक २० डिसेंबर २००७, अन्वये नोंदविण्यात आलेली, **विशाल पॅराडाईज सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३५/३, प्लॉट नंबर ३, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२ (भूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६१/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/एचएसजी/(टीसी)/८८३५/२००७-०८, दिनांक २३ नोव्हेंबर २००७, अन्वये नोंदविण्यात आलेली, **भारती पार्क सहकारी गृह संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ३५/३, प्लॉट नंबर १२, धानोरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे सौ. आर. आर. घोडके, उपलेखापरिक्षक, अधिन विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२ (मूविकास बँक) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६८/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/पीआरडी/(एस)/१०२८/२०१०-११, दिनांक १७ मे २०१०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **चंद्रभागा मजूर सहकारी संस्था मर्यादित**, जुनी पोलीस लाईन, म्हसोबा मंदिरासमोर, खडकी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. एस. आर. जगदाळे, सहायक सहकारी अधिकारी यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७०/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक अन्वये नोंदविण्यात आलेली, **सिद्धीविनायक मजूर सहकारी संस्था मर्यादित**, औंध रोड, खडकी, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १० मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१६९/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/पीआरडी/(एल)/३०८/१९९३-९४, दिनांक २९ एप्रिल १९९३, अन्वये नोंदविण्यात आलेली, **मुंजाबा मजूर सहकारी संस्था मर्यादित**, डी-५, इराणी मार्केट, येरवडा, पुणे-६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. बी. एल. साबळे, सहकारी अधिकारी, श्रेणी-१ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७१/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/२/पीआरडी/(एल)/१०२९/२०१०-११, दिनांक १७ मे २०१०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **संत गोरोबा मजूर सहकारी संस्था मर्यादित**, इंदिरानगर वसाहत, खडकी, पुणे-३ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक १०२(१)/सी/३१७२/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए/४/पीआरडी/(एल)/१०५१/२०१०-११, दिनांक १९ एप्रिल २०१०, अन्वये नोंदविण्यात आलेली, **नवभाग्यश्री मजूर सहकारी संस्था मर्यादित**, सदगुरु हौसिंग सोसायटी, प्लॉट क्रमांक ३, चंदननगर, खराडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. व्ही. डी. माळवदकर, सहकारी अधिकारी, श्रेणी-२ यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, अर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

शुभांगी जोशी,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर-५, पुणे.

पुणे, ४ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक जिउनि/ब-४/का.क. १०२/अंतरिम आदेश/सन २०१५.-- मी, प्रकाश अष्टेकर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मला, प्राप्त महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार **रेन इंडस्ट्रियल ऑप सोसायटी लिमिटेड**, सांगली अवसायनात घेत असून सदर संस्थेच्या व्यवस्थापक मंडळास या आदेशान्वये सूचित करतो की, त्यांनी दिनांक ११ मार्च २०१६ रोजी किंवा पूर्वी लेखी खुलासा संचालक मंडळाच्या ठरावासह व संस्थेच्या आर्थिक पत्रकांसह या कार्यालयात समक्ष सादर करावा. तसेच याबाबत काही तोंडी म्हणणे मांडावयाचे असल्यास दिनांक ११ मार्च २०१६ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता या कार्यालयात उपस्थित रहावे. उपरोक्त मुदतीत खुलासा प्राप्त न झालेस, अंतिम आदेश कायम करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार ऋणपरिशोधक (अवसायक) म्हणून श्री. अ. व्ही. खराडे, मुख्य लिपिक, अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, यांची नेमणूक करणेत येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी निर्गमित केला आहे.

प्रकाश अष्टेकर,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, सांगली.

सांगली, ११ फेब्रुवारी २०१६.

अंतरिम आदेश

क्रमांक उनि(२)/१९३५/प्रशासन/मध्य आदेश/क १०२/गृह.संस्था/सन २०१६.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अविनाश अ. भागवत, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर २, पुणे, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/एचएसजी/(टीसी)/५८९/१९८५, दिनांक १६ मार्च १९८५, अन्वये नोंदविण्यात आलेली, **रिना सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर १५५/१/६, औंध, पुणे या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. बी.एस. ठाकरे, उपलेखापरिक्षक, अधिन ९ वे विशेष लेखापरिक्षक, वर्ग-१, पुणे अधिन उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर-२, पुणे यांची विसर्जक अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा मध्यंतरीय आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ रोजी दुपारी ३.०० वाजता

या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेशह दिला आहे.

अविनाश भागवत,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर २, पुणे.

पुणे, १५ जानेवारी २०१६.

अंतिम विसर्जन आदेश

क्रमांक कक्ष-३/प्रशासन/विसर्जन/अं आदेश/५६७/सन २०१६.-- मी, बिभीषण लावंड, उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१) (सी) (II) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार **महात्मा जोतीराव फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, बारलोणी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर अंतिम अवसायनात घेण्यात येऊन कलम १०३ अन्वये विसर्जक म्हणून श्री यु. यु. पवार, सहायक निबंधक, सहकारी संस्था, बार्शी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

हा आदेश आज दिनांक १२ फेब्रुवारी २०१६ रोजी माझे सहीने व कार्यालयीन मोहोर लावून पारित केला असे.

बिभीषण लावंड,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, सोलापूर.

कोल्हापूर, २२ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक कक्ष-३/केपीआर/केजीएल/पीआरजी/(ए)/१२२४९/१७७/२०१५-१६/सन २०१६.--- महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये संघर्ष **अॅगो प्रोसेसिंग को-ऑप सोसायटी लिमिटेड**, गोरंबे, तालुका कागल, कोल्हापूर ही संस्था केपीआर/केजीएल/पीआरजी/(ए)/१७७/२०१५-१६/सन २०१६, दिनांक २० फेब्रुवारी २०१६ ने नोंदणी करणेत आलेचे प्रसिद्ध करित आहे.

आणि उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"प्रक्रिया संस्था"** असून उपवर्गीकरण **"कृषी प्रक्रिया संस्था"** आहे.

बिभीषण लावंड,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, कोल्हापूर.

कोल्हापूर, २० फेब्रुवारी २०१६.

ज्ञापन

क्रमांक जिउनि/ना.पत/योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बाणेर, पुणे/पोनिदू/५०९६/सन २०१६.-- योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बाणेर, पुणे वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत झालेल्या पोटनियम

दुरुस्ती प्रस्तावावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर हे महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० चे कलम १२ (२) अन्वये पोटनियम दुरुस्तीबाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहेत.

पोटनियम क्रमांक

आदेश

पोटनियम क्रमांक क-७

पुरवणी क्रमांक ४ नुसार

अधिकृत भागभांडवल

संस्थेच्या दप्तरी असलेल्या पोटनियमाच्या प्रतीत हे प्रमाणपत्र जोडून ठेवावे.

दुर्वाचनीय,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर, पुणे.

गडहिंगलज, ८ जानेवारी १९९८.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक सनिक/कक्ष-३/संनॉरद/१४७१/सन २०१६.--- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. एम. चव्हाण, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कवठेमहांकाळ, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली, **मा. आर. आर. पाटील (आबा) सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, खरशिंग, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली नोंदणी क्रमांक एसएएन/केएमएल/जीएनएल/५२८, दिनांक ३१ मार्च २०११ ने नोंदलेल्या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करित आहे. तसेच सदर संस्था या आदेशाचे तारखेपासून सहकारी संस्था म्हणून अस्तित्वात असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला.

सांगली, २४ फेब्रुवारी २०१६.

आदेश

क्रमांक सनिक/कक्ष-३/संनॉरद/१४५६/सन २०१६.--- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. एम. चव्हाण, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कवठेमहांकाळ, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली, **श्रीकृष्ण चर्मकार सहकारी औद्योगिक उत्पादक संस्था मर्यादित**, कोकळे, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली नोंदणी क्रमांक एसएएन/केएमएल/(आय)/३३०/१९७०, दिनांक २३ एप्रिल १९७० ने नोंदलेल्या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करित आहे. तसेच सदर संस्था या आदेशाचे तारखेपासून सहकारी संस्था म्हणून अस्तित्वात असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला.

सांगली, २४ फेब्रुवारी २०१६.

आदेश

क्रमांक सनिक/कक्ष-३/संनॉरद/१४६१/सन २०१६.--- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. एम. चव्हाण, सहायक निबंधक, सहकारी संस्था,

नोंदलेल्या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करीत आहे. तसेच सदर संस्था या आदेशाचे तारखेपासून सहकारी संस्था म्हणून अस्तित्वात असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २४ फेब्रुवारी २०१६ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला.

सुनील मारुती चव्हाण,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
कवठेमंहाकाळ, तालुका कवठेमंहाकाळ,
जिल्हा सांगली.

सांगली, २४ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१८६/२०१५-१६/सन २०१६.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **लेव्ही होम्स सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, प्लॉट नंबर ३४७, सिटी सर्व्हे नंबर ३६, नवा ३७ ते ४५, यशवंतनगर, तळेगाव-दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१८६/२०१५-१६, दिनांक ०३ मार्च २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"गृहनिर्माण संस्था"** असून उपवर्गीकरण **"भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था"** आहे.

पुणे, ०३ मार्च २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१८७/२०१५-१६/सन २०१६.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **ओमकार रेसिडेन्सी सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ४३५/१, ४३५/२/२-अ, ४३५/३, ४३६, ४३७ (नवा), ६८१/अ/२/२-अ, ६८१-ब, ६८१-क, ६८१/अ-१, जुना, रिटनेबल लॅंड नंबर ५, साई रेसिडेन्सी, तळेगाव-दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१८७/२०१५-१६, दिनांक ०३ मार्च २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"गृहनिर्माण संस्था"** असून उपवर्गीकरण **"भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था"** आहे.

पुणे, ०३ मार्च २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१०६/२०१५-१६/सन २०१६.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **क्रिस्टल सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, जुना सर्व्हे नंबर ५१, नवीन सर्व्हे नंबर ६२, प्लॉट नंबर ११, सिटी सर्व्हे नंबर १७७२, विद्याविहार कॉलनी, तळेगाव-दाभाडे, तालुका

मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१०६/२०१५-१६, दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"गृहनिर्माण संस्था"** असून उपवर्गीकरण **"भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था"** आहे.

पुणे, ०४ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१०९/३८७४/२०१५-१६/सन २०१६.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **संकल्प सृष्टी सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, गट नंबर १२३ (पार्ट), मु.पो. सोमाटणे, बेबड ओहळ रोड, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३१०९/२०१५-१६, दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"गृहनिर्माण संस्था"** असून उपवर्गीकरण **"भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था"** आहे.

मुकुंद पवार,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
वडगाव मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे.

पुणे, २२ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक सनिवि/नियो.मनमंदिर/औधो.संस्था/नोंदणी/१०३३/सन २०१६-**मनमंदिर को-ऑप टेक्स्टाईल्स लिमिटेड**, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० मधील कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एसएन/केएचआर/पीआरडी/(आय)/१०१९/सन २०१६, दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी नोंदविण्यात आली आहे.

आणि उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"उत्पादक संस्था"** असून उपवर्गीकरण **"औद्योगिक संस्था"** आहे.

विटा, १६ फेब्रुवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक सनिजु/पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीसी)/अथर्व हाईटस/हौ./१२९९५/सन २०१६.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **विजयालक्ष्मी हाईटस को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड**, सराई पेठ, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे-४१०५०२ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम (इ) ९ (१) खाली नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/जेएनआर/एचएसजी/(टीसी)/हौ./१२९९५/सन २०१६, दिनांक ०८ जानेवारी २०१६ असा आहे.

सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) ला धरून संस्थेचे वर्गीकरण "गृहनिर्माण संस्था" असून उपवर्गीकरण "भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था" आहे.

सुधीर देवीदास खंबायत,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.

पुणे, ०८ जानेवारी २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना

क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६१९/२०१५-१६/सन २०१६.-- या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणेत येते की, सप्तशृंगी सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित, करंजे तर्फे सातारा, तालुका जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

आणि उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण "गृहनिर्माण संस्था" असून उपवर्गीकरण "भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था" आहे.

श्रीकांत लोखंडे,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
सातारा, तालुका जिल्हा सातारा.

सातारा, ०२ मार्च २०१६.

BY DISTRICT AND SESSION JUDGE

Order

No. Adm/B-23/1382/2016.— Shri. A. R. Kalhapur, 10th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is granted Earned Leave for 2(Tow) days *i.e.* from 17th February 2016 to 18th February 2016 suffix holiday on 19th February 2016 with permission to leave had quarter from 16th February 2016 After Office Hour 20th February 2016 Befor Office Hour on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Shri. A. R. Kalhapure, would have continued to officiate as 10th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceeded on leave.

Shri. P. M. Bidada, 11th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is kept in-charge of the Court of 10th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur for the period in addition to his own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 17th February 2016.

Order

No. Adm/B-23/1523/2016.— Sou. N. M. Jamdar, 3rd Joint. Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Pandharpur is granted Earned Leave for 04 days *i.e.* from 29th February 2016 to 03rd March 2016 prefix holiday on 28th February 2016 After Office Hour 04th March 2016 Befor Office Hour on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Sou. N. M. Jamdar, would have continued to officiate as 3rd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Pandharpur had he not proceeded on leave.

Shri. G. S. Mane, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Pandharpur for the above period in addition to his own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 23rd February 2016.

Order

No. Adm/B-23/1545/2016.— Shri. D. D. Almale, Joint. Civil Judge, Senior Division, Barshi is granted Earned Leave for 04 days *i.e.* from 26th February 2016 to 29th February 2016 with permission to leave headquarter from 25th February 2016 After Office Hour 01th March 2016 Befor Office Hour on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Shri. D. D. Almale, would have continued to officiate as Joint Civil Judge, Senior Division, Barshi had he not proceeded on leave.

Shri. R. B. Lokhade, 2nd Civil Judge, Senior Division, Barshi to his own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 23rd February 2016.

Order

No. Adm/B-23/1793/2016.— Ex-post-facto sanction is hereby accorded for grant of commuted leave for 3 (Three) days *i.e.* from 22nd February 2016 to 24th February 2016, on private ground to Shri. A. B. Kurane, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Smt. A. B. Kurane, would have continued to officiate as 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceeded on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur for the above period by Smt. A. S. Nalge, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is hereby accorded.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 1st March 2016.

Order

No. Adm/B-23/1766/2016.— Smt. S. P. Ponkshe, Ad-hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Solapur is granted Earned Leave for 4 (Four) days *i.e.* from 2nd March 2016 to 5th March 2016 on private ground.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Smt. S. P. Ponkshe, would have continued to officiate as Ad-hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Solapur had she not proceeded on leave.

During the absence of Smt. S. P. Ponkshe, charge of the court of Ad-hoc District Judge-1 and Assistant Sessions Judge, Solapur is kept with Shri. P. P. Jadhav, District Judge-4, Additional Sessions Judge, Solapur.

Solapur, 1st March 2016.

Order

No. Adm/B-23/1832/2016.— Shri. V. N. Thakur, 5th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is granted Earned Leave for 03 days *i.e.* from 3rd March 2016 to 05th March 2016 suffix holiday on 06th March 2016 with permission to leave had quarter from 02nd March 2016 After Office Hour 07th March 2016 Befor Office Hour on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Shri. V. N. Thakur, would have continued to officiate as 5th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceeded on leave.

Shri. K. K. Ghule, 6th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is kept in-charge of the Court of 5th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur for the above period in addition to his own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 02nd March 2016.

Order

No. Adm/B-23/1841/2016.— Ex-post-facto sanction is hereby accorded for grant of earned leave for 4 (Four) days *i.e.* from 22nd February 2016 to 25th February 2016, on private ground to Smt. A. B. Kurane, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Smt. A. B. Kurane, would have continued to officiate as 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceeded on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur for the above period by Smt. A. S. Nalge, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is hereby accorded.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 3rd March 2016.

Order

No. Adm/B-23/2016/2016.— Ex-post-facto sanction is hereby accorded for grant of earned leave for 4 (Four) days *i.e.* from 29th February 2016 to 03th March 2016, on private ground to Smt. H. S. Bhosale, 4th Joint Civil Judge, Senior Division, Solapur by converting C.I. Date 29th February 2016 and 01st March 2016 into earned leave.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Smt. H. S. Bhosale, would have continued to officiate as 4th Joint Civil Judge, Senior Division, Solapur had she not proceeded on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of 4th Joint Civil Judge, Senior Division, Solapur for the above period by Smt. P. D. More, 3rd Joint Civil Judge, Senior Division, Solapur is hereby accorded.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Solapur, 07 March 2016.

Order

No. Adm/B-23/2015/2016.— Smt. A. B. Kurane, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is granted Earned Leave for 02 days i.e. from 04th March 2016 to 05th March 2016 Suffix holiday on 04th March 2016 to 06th March 2016 on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Smt. A. B. Kurane, would have continued to officiate as 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceeded on leave.

Smt. A. S. Nalge, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is kept in-charge of the Court of 2nd Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur for the above period in addition to her own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Vibha Kankanwadi,

Principal District Judge, Solapur.

Solapur, 07th March 2016.

ORDER

No. Adm 36/70.— The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following officers leave for the period mentioned against their names.--

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1.	Shri. S. D. Jagtap, District Judge-1 Jaysingpur.	Earned leave for 3 days w.e.f. from 22nd February 2016 to 24th February 2016 is granted with prefixing

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
		Holiday on 21st February 2016 with permission to leave headquarter from 20th February 2016 (After Office Hours) till 25th February 2016 (Before Office Hours).
2.	Shri. M. B. Tidke, Adhoc District Judge-1, Kolhapur.	Earned leave for 4 days w.e.f. from 09th February 2016 to 12th February 2016 is granted with suffixing Holiday on 13th and 14th February 2016 with permission to leave head-quarter from 08th February 2016 (After Office Hours) till 15th February 2016 (Before Office Hours).
3.	P. M. Khambayate, Adhoc District Judge-3, Kolhapur.	Earned leave for 05 days w.e.f. from 22nd February 2016 to 26th February 2016 is granted with prefixing Holiday on 21st February 2016 and suffixing holiday on 27th and 28th February 2016 with permission to leave headquarter from 20th February 2016 (After Office Hours) till 29th February 2016 (Before Office Hours).
4.	Shri. K. R. Joglekar, Adhoc District Judge-4, Kolhapur.	Earned leave for 3 days w.e.f. from 22nd February 2016 to 24th February 2016 is granted with prefixing Holiday on 21st February 2016 with permission to leave head-quarter from 20th February 2016 (After Office Hours) till 25th February 2016 (Before Office Hours).

Sr. No.	Name of the Judicial Officer proceeding on leave	Judicial Officer with whom the charge is kept during leave in addition to own duty
1.	Shri. S. D. Jagtap, District Judge-1 Jaysingpur.	Shri. S. D. Jagtap, District Judge-1, Ichalkaranji.
2.	Shri. M. B. Tidke, Adhoc District Judge-1, Kolhapur.	Shri. R. S. Ghatapande, Adhoc District Judge-2, Kolhapur.
3.	P. M. Khambayate, Adhoc District Judge-3, Kolhapur	Shri. M. B. Tidke, Adhoc District Judge-1, Kolhapur.

II

Sr. No.	Name of the Judicial Officer with whom the charge is kept during leave in addition to own duty
---------	--

4. Shri. K. R. Joglekar, Adhoc District Judge-4, Kolhapur.	Shri. L. D. Bile, District Judge-4, Kolhapur.
--	---

III

On return from leave, above Judicial Officers is reposted to his original post.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officer would have continued to officiate in the respective post had he not proceeded on leave during the above period.

R. G. Avachat,

Principal District and Sessions Judge, Kolhapur.

Solapur, 07th March 2016.

ORDER

No. Adm 36/70.— The District Judge-2 and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following officers leave for the period mentioned against their names.--

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1.	Sou. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Earned leave for 4 days w.e.f. from 15th February 2016 to 18th February 2016 is granted with prefixing Holiday on 13th and 14th February 2016 and suffixing holiday on 19th February 2016 with permission to leave headquarter from 12th February 2016 (After Office Hours) till 20th February 2016 (Before Office Hours).
2.	Shri. M. D. Thombare, Civil Judge, Junior Division, Chandgad.	Earned leave for 4 days w.e.f. from 15th February 2016 to 18th February 2016 is granted with prefixing Holiday on 14th February 2016 and suffixing holiday on 19th February 2016 with permission to leave head-quarter from 13th February 2016 (After Office Hours) till 20th February 2016 (Before Office Hours).

3. Shri. B. K. Thakur, Jonit Civil Judge, Junior Division, Panhala.	Earned leave for 07 days w.e.f. from 20th February 2016 to 26th February 2016 is granted with prefixing Holiday on 19th February 2016 with permission to leave headquarter from 18th February 2016 (After Office Hours) till 26th February 2016 (After Office Hours).
4. Shri. M. R. Sowani, Jonit Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.	Commuted leave for 03 days w.e.f. 01st February 2016 to 03rd February 2016 is granted with prefixing holiday on 31st January 2016.
5. Shri. C. S. Jagtap, Jonit Civil Judge, Junior Division, Kagal.	Earned leave for 03 days w.e.f. from 28th January 2016 to 30th January 2016 is granted with suffixing Holiday on 31st January 2016 with permission to leave headquarter from 27th January 2016 (After Office Hours) till 01st February 2016 (Before Office Hours).
6. Shri. A. M. Fadataré, 3rd Jonit Civil Judge, Junior Division, Ichalkaraji.	Earned leave for 03 days w.e.f. from 02th February 2016 to 04th February 2016 is granted with permission to leave headquarter from 01st February 2016 (After Office Hours) till 08th February 2016 (Before Office Hours). He will attend opening ceremony of Nyay Sankul Building on 07 February 2016.
7. Shri. A. P. Kokate, 4th Jonit Civil Judge, Junior Division, Ichalkaraji.	Earned leave for 05 days w.e.f. from 22nd February 2016 to 26th February 2016 is granted with prefixing Holiday on 21st with permission to leave head-quarter from 20th February 2016 (After Office Hours) till 27th February 2016 (Before Office Hours).

Sr. No.	Name of the Judicial Officer	Judicial Officer with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1.	Sou. S.M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Shri. P. P. Sharma, Jonit Civil Judge, Senior Division, Kolhapur.

II

Sr. No.	Name of the Judicial Officer	Judicial Officer with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
2.	Shri. M. D. Thombare, Shri. M. D. Thombare, Civil Judge, Junior Division, Chandgad.	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.
3.	Shri. B. K. Thakur, Joint Civil Judge, Junior Division, Panhala.	Shri. P. B. Remane, Civil Judge, Junior Division, Panhala.
4.	Shri. M. R. Sowani, Joint Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.	Shri. U. J. More, Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.
5.	Shri. C. S. Jagtap, Joint Civil Judge, Junior Division, Kagal.	Shri. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.
6.	Shri. A. M. Fadatore, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaraji.	Shri. A. P. Kokate, 4th Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaraji.
7.	Shri. A. P. Kokate, 4th Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaraji.	Shri. A. M. Fadatore, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaraji.

III

On return from leave, above Judicial Officers is reposted to his original post.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officer would have continued to officiate in the respective post had he not proceeded on leave during the above period.

R. G. Avachat,

Principal District and Sessions Judge, Kolhapur.

Solapur, 15 February 2016.

ORDER

No. Adm 23/3168/2016.— Shri. A. R. Shendge, 7th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is granted earned leave for 02 (Two) days i.e. from 18th April 2016 to 19th April 2016, prefix holiday on 17th April 2016 with permission to leave headquarter from

(After Office Hours) 17th April 2016 (Before Office Hours) 20th April 2016 on private ground.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Shri. A. R. Shendge, would have continued to officiate as 7th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceeded on leave.

During the absence of Shri. A. R. Shendge, charge of the court of 7th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur is kept as follows :---

Sr. No.	Period	in-charge Judicial Officer
1.	16th April 2016 After Office Hours to 18th April 2016 (Before Office Hours).	Shri. P. M. Bidada, 11th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur.
2.	18th April 2016 to 20th April 2016 (Before Office Hours).	Smt. S. S. Pansare, 08th Joint Civil Judge, Junior Division, Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 16th April 2016.

ORDER

No. Adm 23/4784/2016.— Shri. M. V. Burade, Joint Civil Judge, Junior Division, Pandharpur is granted earned leave for 04 days i.e. from 14th June 2016 to 17th June 2016, with permission to leave headquarter from 13th June 2016 (After Office Hours) 18th June 2016 (Before Office Hours) on private ground.

On return from leave, he is reposted on the same post.

Certified under Note 2, below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981 that, Shri. M. V. Burade, would have continued to officiate as Joint Civil Judge, Junior Division, Pandharpur had he not proceeded on leave.

Shri. S. M. Gourgond, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Pandharpur is kept incharge of the Court of Joint Civil Judge, Junior Division, Pandharpur for the above period in addition to his own.

Necessary charge reports be submitted to the concerned authorities.

Vibha Kankanwadi,

Principal District Judge, Solapur.

Solapur, 15th June 2016.

आदेश

राअवि/१३६/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. सी. खलिपे, ३ रे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आणि सहकारी सत्र न्यायाधीश, पुणे.	१२ फेब्रुवारी २०१६	दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या १ दिवसांची परिवर्तित रजा	श्री. पी. बी. नाईकवाड, ४ थे तदर्थ जिल्हा न्यायाधीश आणि सहकारी सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्रीमती ए. एस. आपटे, जिल्हा न्यायाधीश-१६ व अति न्यायाधीश, पुणे.	१५ फेब्रुवारी २०१६	दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या ४ दिवसांची परिवर्तित रजा	श्री. पी. वाय. लाडेकर, जिल्हा न्यायाधीश-१७ व अति सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २५ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१३६/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. डी. डी. देशमुख, न्यायाधीश-१८ व अति सत्र न्यायाधीश, पुणे.	१७ फेब्रुवारी २०१६	दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ ते २५ फेब्रुवारी २०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २० फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. एम. एन. सलीम, न्यायाधीश-२० व अति सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. आर. पी. पांडे, न्यायाधीश-१२ व अति सत्र न्यायाधीश, पुणे.	१२ फेब्रुवारी २०१६	दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ ते १८ फेब्रुवारी २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २० फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. एस. बी. कचरे, न्यायाधीश-१३ व अति सत्र न्यायाधीश, पुणे.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
३.	श्री. एम. के. जाधव, सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे.	२२ फेब्रुवारी २०१६	दिनांक २४ फेब्रुवारी २०१६ ते २६ फेब्रुवारी २०१६ रोजीची ६ दिवसांची अर्जित रजा	श्री. एस. आर. यादव, दिवाणी न्यायाधीश व स्तर
४.	श्रीमती एम. जे. धोटे, न्यायाधीश-४ व अति सत्र न्यायाधीश, पुणे.	२० फेब्रुवारी २०१६	दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ ते ०५ फेब्रुवारी २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २६ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. एस. व्ही. माने, न्यायाधीश-५ व अति सत्र न्यायाधीश, पुणे.
५.	श्री. जे. सी. जगदाळे, ५ वे तदर्थ न्यायाधीश आणि सहायक न्यायाधीश, पुणे.	२२ फेब्रुवारी २०१६	दिनांक ०१ मार्च २०१६ ते ०३ मार्च २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. पी. बी. नार्सकवाड, ४ थे तदर्थ न्यायाधीश आणि सहायक सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २५ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१४३/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. एस. गुल्हाणे, तदर्थ न्यायाधीश-२ व सहायक न्यायाधीश, पुणे.	२६ फेब्रुवारी २०१६	दिनांक ०१ मार्च २०१६ ते ०३ मार्च २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०५ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्रीमती एस.सी. खलिपे, तदर्थ न्यायाधीश-३ व सहायक सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १ मार्च २०१६.

आदेश

राअवि/१४२/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती आर. एन. गणवारे, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आकुर्डी, पुणे.	०१ फेब्रुवारी २०१६	दिनांक २९ जानेवारी २०१६ व ३० जानेवारी २०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा	श्री. ए. जी. देशमुख, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आकुर्डी, पुणे.
२.	श्री. एस. आर. निमसे, १० वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोर्ट क्रमांक ३, पुणे.	१५ फेब्रुवारी २०१६	दिनांक ०९ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या ४ दिवसांची परिवर्तित रजा	श्री. ए. बी. कुलकर्णी, ९ वे सहायक न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे कोर्ट क्रमांक ४.
३.	श्री. एस. डी. धनवट, दिवाणी न्यायाधीश, घोडनदी-शिरूर.	१२ फेब्रुवारी २०१६	दिनांक २३ जुलै २०१५ ते दिनांक २४ जुलै २०१५ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा	श्रीमती एम. ए. आदुके, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडनदी-शिरूर.
४.	श्री. पी. जी. लंबे, अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	१० फेब्रुवारी २०१६	दिनांक २५ जानेवारी २०१६ ते दिनांक २९ जानेवारी २०१६ रोजीची ५ दिवसांची परिवर्तित रजा.	श्रीमती ए. एस. पानसरे, अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
५.	श्रीमती एस. एस. बनकोरे, २१ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	१७ फेब्रुवारी २०१६	दिनांक ०६ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक ०९ फेब्रुवारी २०१६ रोजीची ४ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. एम. ए. पठाण, २२ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
६.	श्रीमती एम. ए. देशमुख, १२ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	०५ फेब्रुवारी २०१६	दिनांक २८ जानेवारी २०१६ व दिनांक २९ जानेवारी २०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा	श्री. पी. पी. केस्तीकर, २ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
७.	श्रीमती जे. जे. माने, ४ थे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी-चिंचवड, पुणे.	१८ फेब्रुवारी २०१६	दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ व दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा.	श्री. ए. जी. देशमुख, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी-चिंचवड, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१४१/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. वाय. एच. शेख, सहायक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर, पुणे.	१५ फेब्रुवारी २०१६	दिनांक २४ नोव्हेंबर २०१५ रोजीची १ दिवसांची अर्जित रजा	श्रीमती एस. ए. जांभळे-कातकर, न्यायाधीश-२० व अति. सत्र, न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. वाय. एच. शेख, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर, पुणे.	२३ फेब्रुवारी २०१६	दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ ते ०५ मार्च २०१६ रोजीची ६ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०८ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्रीमती एस. ए. जांभळे-कातकर, न्यायाधीश-२० व अति. सत्र, न्यायाधीश, पुणे.
३.	श्री. वाय. एच. शेख, २ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर, पुणे.	२३ फेब्रुवारी २०१६	दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ ते ०५ मार्च २०१६ रोजीची ६ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०८ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्रीमती एस. ए. जांभळे-कातकर, न्यायाधीश-२० व अति. सत्र, न्यायाधीश, पुणे.
४.	श्री. एस. आर. निमसे, १० वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोर्ट क्रमांक ३, पुणे.	२२ फेब्रुवारी २०१६	दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ ते २० फेब्रुवारी २०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक २१ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या सुट्टीस जोडून.	श्री. ए. बी. कुलकर्णी, ९ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोर्ट क्रमांक ४, पुणे.
५.	श्री. डी. बी. म्हालटकर, ४ थे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोर्ट क्रमांक ७, पुणे.	११ फेब्रुवारी २०१६	दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ ते १८ मार्च २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक १२ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २० मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्रीम. के. एस. जाधव, १५ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोर्ट क्रमांक ८, पुणे.
६.	श्रीमती एम. ए. आदुके, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडनदी-शिरूर.	११ फेब्रुवारी २०१६	दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ ते १८ फेब्रुवारी २०१६ रोजीची २ दिवसांची अर्जित रजा	श्री. एस. डी. धनवट, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडनदी-शिरूर.
७.	श्रीमती एम. ए. आदुके, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडनदी-शिरूर.	०७ डिसेंबर २०१५	दिनांक ०८ डिसेंबर २०१५ २ दिवसांची अर्जित रजा	श्री. एस. डी. धनवट, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडनदी-शिरूर.
८.	श्रीमती आर. एम. गणविर, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आकुर्डी, पुणे.	०३ फेब्रुवारी २०१६	दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ ते १९ मार्च २०१६ रोजीची २० दिवसांची अर्जित रजा (दिनांक २१ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. ए. जी. देशमुख, सहायक, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आकुर्डी, पुणे.
९.	श्रीमती एम. ए. आदुके, २ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे..	१८ फेब्रुवारी २०१६	दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ ते १७ फेब्रुवारी २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा	श्री. डी. पी. कडुसकर, ६ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१३८/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. सी. शेंडे-कुलकर्णी, ३ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	११ फेब्रुवारी २०१६	दिनांक ०८ फेब्रुवारी २०१६ ते १० मार्च २०१६ ३ दिवासांची अर्जित रजा तसेच दिनांक ०७ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या सुट्टीस जोडून.	श्री. एन. जी. शुक्ला, ४ थे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
२.	श्री. व्ही. एस. मलकपट्टे-रेड्डी, ५ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	२३ फेब्रुवारी २०१६	दिनांक २४ फेब्रुवारी २०१६ ते २६ मार्च २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २३ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. जे. जे. मोहिते, ६ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१४०/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. पी. बी. नाईकवाड, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-४ आणि अति. सत्र न्यायाधीश, पुणे.	२४ फेब्रुवारी २०१६	दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ ते ०५ मार्च २०१६ ६ दिवासांची अर्जित रजा.	श्रीमती एस. सी. खलिपे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३, आणि अति. सत्र न्यायाधीश, पुणे.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
२.	श्री. एस. डी. दाभाडे, सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर, पुणे.	२० फेब्रुवारी २०१६	दिनांक २४ फेब्रुवारी २०१६ ते २६ मार्च २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक २३ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. पी. ए. साबळे, सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर,
३.	श्री. के. जी. पालदेवार, ४ थे अति. दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	१८ फेब्रुवारी २०१६	दिनांक २० फेब्रुवारी २०१६ ते २२ मार्च २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक १८ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २३ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्रीमती सी. पी. जैन, ५ वे अति. सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
४.	श्रीमती सी. पी. जैन, अति. सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	२० फेब्रुवारी २०१६	दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ ते १८ मार्च २०१६ ३ दिवसांची अर्जित रजा तसेच दिनांक १९ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या सुट्टीस जोडून.	श्रीमती एम. डी. चन्हाडे, ६ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१३९/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एम. एन. फटांगरे, ७ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	११ फेब्रुवारी २०१६	दिनांक २७ जानेवारी २०१६ व २८ जानेवारी २०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा	श्री. एम. एम. राव, ८ वे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
२.	श्री. के. जी. प्रालदेवार, ४ थे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, व दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	१६ फेब्रुवारी २०१६	दिनांक १७ नोव्हेंबर २०१५ ते दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ रोजीची ५ दिवसांची परिवर्तित रजा.	श्रीमती सी. पी. जैन, ५ वे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१४४/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. ए. बी. भिलारे, जिल्हा न्यायाधीश-१५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२१ जानेवारी २०१६	दिनांक ०७ जुलै २०१५ व ०९ जुलै २०१५ रोजीची ३ दिवासांची परिवर्तित रजा	श्रीमती ए. एस. आपटे, जिल्हा न्यायाधीश-१५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. ए. बी. भिलारे, जिल्हा न्यायाधीश-१५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२१ जानेवारी २०१६	दिनांक ३० नोव्हेंबर २०१५ रोजीची ३ दिवासांची परिवर्तित रजा	श्रीमती ए. एस. आपटे, जिल्हा न्यायाधीश-१५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्यान्तर् मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ०४ मार्च २०१६.

आदेश

राअवि/१४८/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. जे. वाय. घुले, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मोटर-वाहन न्यायालय, पुणे.	१० सप्टेंबर २०१५	दिनांक ०७ सप्टेंबर २०१५ ते १० सप्टेंबर २०१५ रोजीची ३ दिवासांची परिवर्तित रजा	श्री. एस. आर. निमसे, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोर्ट नंबर-३, पुणे.
२.	श्रीमती एस. के. दुगांवकर, ३ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, बारामती.	२२ फेब्रुवारी २०१६	दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ ते २४ मार्च २०१६ ३ दिवासांची परिवर्तित रजा तसेच दिनांक २१ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या सुट्टीस जोडून.	श्रीमती एस. जे. पाटील, ३ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, बारामती.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्यान्तर् मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ०५ मार्च २०१६.

आदेश

राअवि/१४७/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. एच. इनामदार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग, न्यायदंडाधिकारी, सासवड.	२८ जानेवारी २०१६	दिनांक ०१ फेब्रुवारी २०१६ ते ०३ मार्च २०१६ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा (दिनांक ३० फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. के. एस. जाधव, १५ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कोर्ट नंबर ८, पुणे.
२.	श्रीमती टी. एन. जाधव, ३ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, कोर्ट नंबर १, पुणे.	२५ फेब्रुवारी २०१६	दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ ते २४ फेब्रुवारी २०१६ रोजीची अर्जित रजा.	श्रीमती एस. एस. पिंगळे, ५ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कोर्ट नंबर १, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

आदेश

राअवि/१४६/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. बी. वाय. काळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१, सहायक सत्र न्यायाधीश, पुणे.	०१ मार्च २०१६	दिनांक ०१ मार्च २०१६ ते ०३ मार्च २०१६ रोजीची २ दिवसांची अर्जित रजा (दिनांक ०१ मार्च २०१६ रोजीपासून ते दिनांक ०४ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. जे. डी. वडणे, जिल्हा न्यायाधीश-२१, अतिरिक्त सत्र, न्यायाधीश, पुणे.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
२.	श्रीमती एस. सी. खलिपे, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश-३, पुणे.	२९ फेब्रुवारी २०१६	दिनांक ०८ मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा (दिनांक १३ मार्च २०१६ रोजीच्या दुपारनंतर-पासून ते दिनांक १५ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. पी. बी. नाईकवाड, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश-४, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ०४ मार्च २०१६.

आदेश

राअवि/१४५/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. ए. एस. आपटे, जिल्हा न्यायाधीश-१६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२९ फेब्रुवारी २०१६	दिनांक ०८ मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा (दिनांक ०५ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ११ मार्च २०१६ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह)	श्री. पी. वाय. लाडेकर, जिल्हा न्यायाधीश-१७ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. जे. सी. जगदाळे, ४ थे तदर्थ जिल्हा न्यायाधीश, व सहायक सत्र न्यायाधीश, पुणे.	०६ जानेवारी २०१६	दिनांक ०७ जानेवारी २०१६ ते ०९ जानेवारी २०१६ रोजीची अर्जित रजा.	श्री. पी. बी. नाईकवाड, ३ रे तदर्थ जिल्हा न्यायाधीश, व सहायक सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकार यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

दुर्वाचनीय,
जिल्हा न्यायाधीश-१, पुणे.

आदेश

राअवि/३०/२०१६.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. वाय. पी. पुजारी, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी, पुणे.	१४ मार्च २०१६	दिनांक १० मार्च २०१६ ते ११ मार्च २०१६ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा (दिनांक १२ मार्च २०१६ व १३ मार्च २०१६ रोजीच्या सुट्टीस जोडून मंजूर झाली आहे.	श्री. एस. पी. सय्यद, २ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्याच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-१, पुणे.

पुणे, २६ फेब्रुवारी २०१६.

आदेश

बी/जेओ/२/२१२६/२०१६.-- सातारा जिल्हा न्यायालयाच्या अधिपत्याखालील कार्यरत असणारे न्यायीक अधिकारी यांना माहे फेब्रुवारी / मार्च-२०१६ मध्ये अर्जित / परिवर्तित रजा उपभोगलेली व मंजूर करणेत आलेली असून, त्याचा तपशील खालीलप्रमाणे.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	रजेचे स्वरूप व कालावधी	कार्यभार संपादन करणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
---------	-----------------------------------	------------------------	--

१	२	३	४
१.	श्री. वि. रं. कचरे, जिल्हा न्यायाधीश-५, सातारा.	अर्जित रजा ३ दिवस दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ ते ०४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)	श्री. अ. न. सिरसीकर, जिल्हा न्यायाधीश-६, सातारा.
२.	श्री. गि. गुं. इटकळकर, ३ रे सहायक न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सातारा.	अर्जित रजा ७ दिवस दिनांक ०१ मार्च २०१६ ते ०७ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)	श्री. सु. द. गावडे, दिवाणी न्यायाधीश-६, कनिष्ठस्तर, सातारा.
३.	श्रीमती रे. द. गायकवाड, ७ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कराड.	अर्जित रजा ३ दिवस दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ ते ०६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) दिनांक ०७ फेब्रुवारी २०१६ च्या रविवाराचे सुट्टीस जोडून) अर्जित रजा ३ दिवस दिनांक ०३ मार्च २०१६ ते ०५ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०६ मार्च २०१६ चे रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती एस. एस. खरोशे, ५ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कराड.
४.	श्री. ध. बा. माने, २ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, सातारा.	अर्जित रजा ३ दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक ०६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०७ फेब्रुवारी २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती के. एफ. एम. खान, ३ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.

अ. क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	रजेचे स्वरूप व कालावधी	कार्यभार संपादन करणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४
५.	श्री. दि. ह. दामाडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वाई.	अर्जित रजा ५ दिवस दिनांक ०८ फेब्रुवारी २०१६ ते १२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०७ फेब्रुवारी २०१६ च्या रविवारचे सुट्टीस व दिनांक १३ फेब्रुवारी २०१६ व दिनांक १४ फेब्रुवारी २०१६ च्या शनिवार व रविवारचे सुट्टीस जोडून)	श्री. दि. तु. जाधव, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वाई.
६.	श्रीमती ने. नि. जोशी, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खंडाळा.	अर्जित रजा ७ दिवस दिनांक ०३ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक ०९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)	श्रीमती अ. प्र. दिवाण, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खंडाळा.
७.	श्री. प्र. अ. कुंभोजकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, महाबळेश्वर.	अर्जित रजा ३ दिनांक ०२ फेब्रुवारी २०१६ दिनांक ०४ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)	श्री. दि. ह. दामाडे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वाई.
८.	श्री. श. धों. गोखले, जिल्हा न्यायाधीश-१, वडूज.	अर्जित रजा ४ दिवस दिनांक ०८ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ७ फेब्रुवारी २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्री. अ. नि. पाटील, जिल्हा न्यायाधीश-३, सातारा.
९.	श्री. नं. बं. लवटे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, वडूज.	अर्जित रजा ८ दिवस दिनांक ३० जानेवारी २०१६ ते दिनांक ०६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०७ फेब्रुवारी २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती अं. वि. चौधरी-इनामदार, सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.
१०.	श्री. अ. रा. गुन्नाल, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वडूज.	परिवर्तित रजा ४ दिवस दिनांक ०८ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०७ फेब्रुवारी २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्री. अ. भा. निवारे, २ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वडूज.
११.	श्री. म. बं. कुडते, ३ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वडूज.	अर्जित रजा ६ दिवस दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक २० फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक २१ फेब्रुवारी २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती अ. भा. निवारे, २ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वडूज.
१२.	श्रीमती अ. प्र. दिवाण, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खंडाळा.	अर्जित रजा ४ दिवस दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)	श्रीमती ने. नि. जोशी, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खंडाळा.
१३.	श्री. गि. अ. देशपांडे, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कराड.	दिनांक ०१ फेब्रुवारी २०१६ रोजीची एक दिवसाची वैद्यकीय रजा. परिवर्तित रजा २ दिवस दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ ते २३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक २१ फेब्रुवारी २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्री. मो. दे. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१, कराड.
१४.	श्री. चं. पें. गड्डम, जिल्हा न्यायाधीश-२, कराड.	अर्जित रजा ३ दिवस दिनांक २३ फेब्रुवारी २०१६ दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)	श्री. मो. रे. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१, कराड.
१५.	श्रीमती अ. श्री. नेवसे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.	अर्जित रजा ३ दिवस दिनांक २४ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक २७ फेब्रुवारी २०१६ व दिनांक २८ फेब्रुवारी २०१६ च्या शनिवार व रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती अं. वि. चौधरी-इनामदार, सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	रजेचे स्वरूप व कालावधी	कार्यभार संपादन करणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४
१६.	श्रीमती सो. ता. पवार, ६ वे सहायक न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सातारा.	अर्जित रजा २ दिवस दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक २७ फेब्रुवारी २०१६ व दिनांक २८ फेब्रुवारी २०१६ च्या शनिवार व रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती रो. का. थोरात, ७ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सातारा.
१७.	श्री. दि. वा. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१, कनिष्ठस्तर, दहिवडी.	अर्जित रजा ९ दिवस दिनांक ०७ मार्च २०१६ ते दिनांक १५ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०६ मार्च २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती व. म. मोहिते, जिल्हा न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दहिवडी.
१८.	श्री. सं. सो देशमुख, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दहिवडी.	अर्जित रजा ५ दिवस दिनांक ०१ मार्च २०१६ ते दिनांक ०५ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०६ मार्च २०१६ च्या रविवारचे सुट्टीस जोडून)	श्री. ध. ता. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दहिवडी.
१९.	श्री. रा. न. गायकवाड, ४ वे दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कराड.	अर्जित रजा ५ दिवस दिनांक ०७ मार्च २०१६ ते दिनांक ११ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०६ मार्च २०१६ व रविवारचे सुट्टीस दिनांक १२ मार्च २०१६ चे रविवारचे सुट्टीस व दिनांक १२ मार्च २०१६ व दिनांक १३ मार्च २०१६ शनिवार व रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती एस. एस. खरोशे, ५ वे सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कराड.
२०.	श्री. अ. म. अंबाळकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, सातारा.	अर्जित रजा ५ दिवस दिनांक ०७ मार्च २०१६ ते दिनांक ११ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक ०६ मार्च २०१६ व रविवारचे सुट्टीस दिनांक १२ मार्च २०१६ चे रविवारचे सुट्टीस व दिनांक १२ मार्च २०१६ व दिनांक १३ मार्च २०१६ शनिवार व रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती अ. श्री. नेवसे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.
२१.	श्रीमती के. एफ. एम. खान, ३ रे सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.	अर्जित रजा ५ दिवस दिनांक ०३ मार्च २०१६ दिनांक ०७ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)	श्रीमती अं. वि. चौधरी-इनामदार, सहायक दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.
२२.	श्री. सा. ना. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोरेगाव.	अर्जित रजा ५ दिवस दिनांक ०७ मार्च २०१६ ते दिनांक ११ मार्च २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) (दिनांक १२ मार्च २०१६ व दिनांक १२ मार्च २०१६ च्या शनिवार व रविवारचे सुट्टीस जोडून)	श्रीमती श्र. म. हिंगसे, सहायक दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोरेगाव.

उपरोक्त न्यायिक अधिकारी यांचा रजा कालावधी संपले नंतर, त्यांची नेमणूक त्याच पदावर करणेत आलेला आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील (वेतन) नियम ३९-२ (२) (ब) (i) नुसार प्रमाणित करणेत येते की, वर निर्दिष्ट केलेले न्यायिक अधिकारी रजेवर गेले नसते तर त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

सोपान महादू गव्हाणे,
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सातारा.

पुणे, ०८ मार्च २०१६.